

# महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक १६ डिसेंबर, २०१५ / अग्रहायण २५, १९३७ ( शके )

- |  |                       |
|--|-----------------------|
| (१) मुख्यमंत्री                        | } यांचे प्रभारी विभाग |
| (२) गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार मंत्री |                       |

प्रश्नांची एकूण संख्या - ११९

पुणे शहराला स्वतंत्रपणे स्मार्ट सिटीचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत

- (१) \* ११२१९ श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) केंद्र शासनाने देशातील १०० शहरे स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्य शासनाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे-पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद या दहा शहरांची निवड केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची एकत्रित शिफारस केली असून हा पुणेकरांवर अन्याय आहे, त्यामुळे पुणे शहराला स्वतंत्रपणे स्मार्ट सिटीचा दर्जा द्यावा अशी मागणी एका राजकीय पक्षाने केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या मागणीनुसार शासनाने पुण्याला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३), (४) व (५) राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या राज्यातील १० संभाव्य स्मार्ट शहरांच्या यादीमध्ये पुणे शहराचा समावेश आहे.

त्यानुसार, पुणे महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

### मुंबई शहराच्या पुनर्विकास नियमावलीबाबत

(२) \* १२४७८ श्री.किरण पावसकर, श्री.राहुल नार्वेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरात पुनर्विकास नियमावलीच्या ३३/७ व ३३/९ अंतर्गत पुनर्बांधणीची कामे विकासकांकडून होत असताना इमारतीचे काम पूर्ण झाल्याचे रहिवासी प्रमाणपत्र (ओ.सी.) मिळाल्याचे सांगून घरांची विक्री केली जाणे, मात्र इमारत पूर्ण झाल्याचे सर्व्हेफिकेट (बी.सी.सी.) न घेता काही वर्षांनी वाढीव चटई क्षेत्र मिळाल्याचे दाखवून त्याच इमारतीवर अधिक मजल्यांचे बांधकाम अथवा इतर वाढीव बांधकाम केले जात असल्याचे दिनांक २ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विकासक महानगरपालिकेकडे सादर केलेल्या इमारतीच्या आराखड्यातील नमुद मजल्यांपेक्षा अधिक मजले उभे करत असल्याचेही निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, हे करत असताना ज्या लोकांनी घरे खरेदी केली त्यांच्या जिवितास व सदर इमारतीस धोका निर्माण होऊ शकतो, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा कारभार सर्रास सुरु असल्याने परिणामी रहिवाशी प्रमाणपत्र (ओ.सी.) बरोबरच बिल्डींग पुर्णत्वाचा दाखला (बी.सी.सी.) घेण्याचा कायदा करण्याविषयी शासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे काय,

(४) असल्यास, बी.सी.सी. घेण्यास जाणीवपूर्वक विलंब करून वाढीव बांधकाम करणाऱ्या विकासकांच्या बाबतीत नियमावली केली जाणार आहे काय अशा विकासकांवर कार्यवाही करण्यात येणार आहे काय,

(५) नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) असे निदर्शनास आलेले नाही.

(२) नाही.

(३) ते (५) विकास नियंत्रण नियमावलीचे तरतूदीनुसार अधिक चटई क्षेत्र निर्देशांक उपलब्ध होत असल्यास त्याप्रमाणे चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करणे क्रमप्राप्त रहाते. तथापि अशा चटई क्षेत्र निर्देशांकाचा भार पेलण्यास इमारत सक्षम असल्याबाबत संरचनात्मक स्थैर्याबाबत (structural stability) प्रमाणपत्र प्राप्त करूनच पुढील कार्यवाही करणेत येते.

-----

**नंदनवन (नागपूर) येथील पोलीस स्टेशनच्या**

**इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत**

(३) \* ११०४९ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया :

सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नंदनवन (नागपूर) येथे पोलीस स्टेशन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ह्या पोलीस स्टेशन करिता इमारत नसल्याने स्टेशन परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह ह्या प्राथमिक सोयी देखील उपलब्ध नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मा.मुख्यमंत्री महोदयांनी सदरील इमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त पोलीस स्टेशनचे बांधकाम निधी उपलब्ध केल्यानंतरही सुरु न होण्याची कारणे काय आहेत,

(५) तसेच, सदरील इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून यातून कामकाजास सुरुवात केव्हा होईल ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे आहे.

(४) व (५) एकूण रुपये १,०२,४६,०००/- एवढा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर यांच्याकडे बांधकामाकरिता जमा करण्यात आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

-----

### राज्याच्या सागरी सुरक्षेबाबत

(४) \* ११२८१ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांची शक्यता गुप्तचर यंत्रणेकडून व्यक्ती केली जात असल्याने मुंबईसह राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षेबाबत फारशी दक्षता बाळगली जात नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सागरी सुरक्षेसाठी पोलीसांना तटरक्षक दलामार्फत प्रशिक्षण दिले जात असून वेगवान बोटी चालविण्यासाठी एक हजार चार पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात ४०९ पदेच भरण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील सागरी सुरक्षेसाठी असलेल्या गस्तीसाठीच्या अनेक बोटी नादुरुस्त असून वापराविना किनाऱ्यावर पडून असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच, मुंबईच्या अतिमहत्वाच्या किनारपट्टीची सुरक्षेची जबाबदारी असलेल्या तटरक्षक दलाच्या ५० % पोलीसांना पोहता येत नसल्याचा प्रकार माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार सागरी सुरक्षा पोलीसांची रिक्त पदे भरण्याबाबत तसेच गस्तीसाठीच्या बोटी दुरुस्त करण्यासंदर्भात व सागरी सुरक्षा पोलीसांना योग्य ते प्रशिक्षण देऊन राज्याची सागरी सुरक्षा मजबूत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून वेळोवेळी मिळालेल्या सतर्क संदेशाच्या अनुषंगाने सर्व सागरी जिल्हयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात. सागरी जिल्हयाकडून सागरी सुरक्षा संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना करून सुरक्षा यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यात येत असते.

(२) होय, हे खरे आहे. वेगवान बोटी चालविण्यासाठी १००४ तांत्रिक पदे मंजूर करण्यात आलेली असून त्यापैकी ४०९ पदे सद्यःस्थितीत कार्यरत आहेत. उर्वरित पदांच्या सेवाप्रवेश नियमात दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरु आहे.

(३) हे खरे नाही. सागरी गस्तीकरिता पुरविण्यात आलेल्या बोटींची देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी करून त्या बोटी गस्तीकरिता वापरल्या जातात.

(४) हे खरे नाही.

मुंबईच्या सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तटरक्षक दलाकडून पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून आतापर्यंत ८४% पोलीसांना पोहता येत असून उर्वरितांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

### पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाबाबत

(५) \* १२३५८ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.राहुल नार्वेकर : तारांकित प्रश्न क्रमांक ७०३७ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील बहुचर्चित रामवाडी ते वनाझ आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील मेट्रो प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान पाठविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने पाठपुराव्या दाखल कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) सदर प्रकल्पाची सुसाध्यता कायम ठेवून मा. पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने वनाज ते रामवाडी मार्गिकेत किंचित बदल करून माहे नोव्हेंबर, २०१५ च्या सुधारित दराचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्र शासनाकडे दिनांक ७ डिसेंबर, २०१५ च्या पत्रान्वये पाठविण्यात आला आहे.

**पाथरी (जि.परभणी) येथील श्री साईबाबा जन्मभूमीसाठी विशेष  
कृती विकास आराखडा मंजूर करणेबाबत**

(६) \* ११७७० श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे,  
श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील  
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणा-या पाथरी (जि.परभणी) येथील  
श्री.साईबाबा यांच्या जन्मभूमीचा कृती विकास आराखडा तयार करण्याबाबत  
तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी, परभणी यांना सन २०१४ दरम्यान  
आदेशित केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हाधिकारी परभणी यांनी सदरील विकास आराखडा शासनाकडे  
सादर केला आहे काय,

(३) असल्यास, सादर केलेल्या आराखड्यास शासनाने मंजूरी दिली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) नाही,

तथापि, श्री.दुर्गाणी अब्दुल्लाखान लतीफखान उर्फ बाबाजानी, विधानपरिषद  
सदस्य यांनी तत्कालीन मुख्यमंत्री महोदय यांना याबाबत विनंती केली होती.

(२) व (३) नाही,

जिल्हाधिकारी, परभणी यांनी श्री.साईबाबा यांच्या जन्मभूमीचा आराखडा  
सादर करण्याबाबत मुख्याधिकारी, पाथरी नगरपरिषद यांना सूचित केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**दापचरी नाक्यावर (जि.पालघर) अवजड वाहने पासिंग करणाऱ्या टोळीने  
पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांच्यावर केलेला खुनी हल्ला**

(७) \* १२०५९ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा  
बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील  
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दापचरी नाक्यावर (जि.पालघर) अवजड वाहने पासिंग करणाऱ्या टोळीने  
पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांच्यावर दिनांक २४ सप्टेंबर, २०१५ रोजी वा  
त्यासुमारास खुनी हल्ला केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,  
 (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने या घटनेतील किती आरोपींना अटक करण्यात आली वा त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी तलासरी पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र.१५०/२०१५, भादविसं. कलम ३०७, १२० (ब), १०९, ३५३, ३३२, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे  
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**खामगांव (जि.बुलढाणा) येथील नगर परिषदे अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करणेबाबत**

(८) \* १२५९३ श्री.पांडुरंग फुंडकर : तारांकित प्रश्न क्रमांक ८१४३ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव (जि.बुलढाणा) शहरातील कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना २००८-२००९ मध्ये मंजूर झाली, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, सदरची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, हे खरे आहे काय,  
 (३) असल्यास, या पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, हे ही खरे आहे काय,  
 (४) असल्यास, याबाबत संपुर्ण योजनेची व त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना पत्राव्दारे विनंती केली आहे, हे ही खरे आहे काय,  
 (५) असल्यास, उपरोक्त पत्राव्दारे केलेल्या विनंती नुसार मा.मुख्यमंत्री महोदयांनी सदरहू योजनेची व त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तसेच चौकशीत दोषी आढळून आलेल्यांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) सद्यस्थितीत ज्ञानगंगा धरणावरून ७० लिटर प्रति माणसी प्रति दिवशी नुसार ५ ते ६ दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

(३) व (४) याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी खामगांव नगरपरिषद अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करणेबाबत पत्राद्वारे विनंती केली होती.

(५) सदरहू पत्राचे अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करणेबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयास आदेश देण्यात आलेले आहेत.

(६) व (७) नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

**पनवेल (जि.रायगड) येथील पाताळगंगा औद्योगिक परिसरातील मोहोपाडा येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या संपाबाबत**

(९) \* १२२४३ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.संदिप बाजोरिया, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.राजेंद्र जैन, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अनिल भोसले : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल (जि.रायगड) येथील पाताळगंगा औद्योगिक परिसरातील मोहोपाडा येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या संपाला दीड महिना उलटूनही संप मिटण्याची कोणतीही उपाययोजना केली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. प्रकाश मेहता :** (१) मे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पाताळगंगा या आस्थापनेतील कंत्राटी कामगारांच्या संपामध्ये तडजोड घडवून आणण्याच्या दृष्टीने कामगार विभागाच्या सर्व स्तरावर वेळोवेळी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच मा.मंत्री (कामगार) यांचेकडे देखील बैठकीचे आयोजन केले होते हे खरे आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.  
 (३) प्रश्न उद्भवत नाही.  
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबई शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामामध्ये आग प्रतिबंधक सुरक्षा अधिनियमांचेच उल्लंघन केले जात असल्याबाबत**

(१०) \* ११९४६ श्री.विजय गिरकर, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत (एसआरए) बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधक सुरक्षा अधिनियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, याबाबत महापालिका तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करित नाहीत, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,  
 (४) असल्यास, चौकशीनुसार मुंबईतील एसआरएच्या इमारतींमध्ये अग्निशमक यंत्रणा बसवण्याकरिता शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे वा करित आहे,  
 (५) नसल्यास, विलंबनाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) हे खरे नाही.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत २४ मीटर पेक्षा अधिक उंचीच्या इमारतीसाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली-१९९१ च्या तूरतूदीनुसार अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येते आणि त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात येते.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) अग्निशमन दलामार्फत इमारतीच्या अग्निसुरक्षे संबंधीच्या प्रस्तावास महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, इमारत बांधकाम संहिता आणि विकास नियंत्रण नियमावलीनुसार अग्नि प्रतिबंधक उपाय योजनांची शिफारस केली जाते.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबई शहरातील मेट्रोच्या तिकीट दरवाढीस होत असलेला विरोध**

(११) \* १२१४३ श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरुद्ध एमएमआरडीएने केलेली याचिका फेटाळून लावत मा.सर्वोच्च न्यायालयाने मेट्रोच्या दरवाढीला मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच सदर दरवाढीसंदर्भात विविध स्तरातून विरोध होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) नाही. मा. सर्वोच्च न्यायालयाने सदर विषयावर भाडे निश्चिती समिती (FFC) गठीत करण्याचे आदेश दिले.

- (२) शासन आणि मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाकडून सदर दरवाढीसंदर्भात तीव्र विरोध दर्शविला आहे.
- (३) सदर समितीने आपला अहवाल सादर केला असून या अहवालास विरोध दर्शविला असून शासनाने व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यास मा. न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भात मा. न्यायालयाने मे. मुंबई मेट्रो वन प्रा.लि. यांनी केलेल्या भाडेवाढीस न्यायालयाने दिनांक १७ डिसेंबर, २०१५ रोजी पर्यंत स्थगिती दिली आहे. सदर बाब न्यायप्रविष्ट आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
-

राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याबाबत

(१२) \* ११५९३ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.ख्वाजा बेग, श्री.राजेंद्र जैन, श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.आनंद ठाकरे, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.प्रकाश बिनसाळे : तारांकित प्रश्न क्रमांक ६९८० ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये नवीन ५९ पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी तयार केला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्याच्या पोलीस दलात १२ हजारांपेक्षा अधिक रिक्त पदे असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर रिक्त पदे ठेवण्याची कारणे काय आहेत,

(४) राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पदनिर्मितीवर घातलेली बंदी उठवून उक्त रिक्त पदे भरण्यासंदर्भात तसेच नवीन पोलीस स्थानके स्थापन करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) अंशतः खरे आहे. पोलीस महासंचालकांनी शासनास दिनांक २८.९.२०१५ अन्वये सादर केलेल्या नवनिर्मित पदांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १२०४९ पदांचा समावेश असून त्यानुसार एकूण २९ नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.

(२) होय.

(३) पदोन्नती, सेवानिवृत्ती, स्वेच्छासेवानिवृत्ती, बडतर्फ, मयत इत्यादी कारणांमुळे पदे रिक्त आहेत.

(४) व (५) रिक्त पदे पदोन्नतीने व सरळसेवेने भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. एकूण २९ नवीन पोलीस ठाणे निर्मितीसंदर्भात वित्त विभागाच्या दि.२ जून, २०१५ मधील तरतुदींचा विचार करून प्रस्ताव तपासण्यात येत आहे.

-----

मुंबईतील जिमखान्याच्या जागेचा वापर व्यापारी कामासाठी होत असल्याबाबत

(१३) \* ११२५५ श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईमध्ये विविध क्रीडा प्रकार विकसित करण्याच्या प्रयोजनासाठी ८० वर्षापूर्वी जुन्या खार जिमखान्यास शासनाकडून वितरीत करण्यात आलेला भूखंड काही धनिकांना सोयी-सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने व्यापारासाठी वापर केल्यामुळे अटी व शर्तीचा भंग झाल्याचा ठपका ठेवत उपनगर जिल्हाधिकारी यांनी भाडेपट्टा रद्द केल्याचे दिनांक २९ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई क्रिकेट असोसिएशनने कांदिवली व वांद्रे कुर्ला क्रीडा संकुल एमआयजी क्लब वांद्रे व जोगेश्वरी येथील क्लब सरकारी भूखंड मिळवून त्याचा सर्रास व्यापारी वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार जे जिमखाने मुळ उद्देश दुर ठेवून जागेचा वापर व्यापारी कामासाठी करित आहेत त्यांचे भाडेपट्टे रद्द करून त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३), (४) व (५) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कांदिवली येथील क्रीडा संकुलामध्ये व्यापारी वापर होतो ही बाब खरी नाही.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे संकुलातील क्रीडा संकुल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील आहे. सदर क्रीडा संकुलात व्यापारी वापर होत असल्याचे प्रथमदर्शनी प्राधिकरणाच्या निदर्शनास आल्यामुळे प्राधिकरणाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. सदर नोटीसला उत्तर प्राप्त झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

एम.आय.जी. क्रिकेट क्लब, वांद्रे येथील १७४३७.५० चौ.मी. भूखंड म्हाडाने खेळाचे मैदान, पॅव्हेलियन व क्लबसाठी ३० वर्षाकरिता भाडेपट्ट्याने दिलेला आहे. भाडेपट्टा करारनाम्यानुसार सदर क्रीडा संकुलामधील ९५३.३० चौ.मी. वाणिज्य

वापरासाठी, ३०४९५.५० चौ.मी. निवासी वापरासाठी व १३४३४.७० चौ.मी. खेळाचे मैदान या वापराकरिता अनुज्ञेय आहे. एम.आय.जी. क्रिकेट क्लबने काही भागावर पॅव्हेलियनसह बहुमजली क्रिडा संकुल (जलतरण तलाव, अंतर्गत खेळ, सदस्यांसाठी उपहारगृह इ.) उभारले असून ते सध्या वापरात आहे व खेळाचे मैदान हिरवळ लावून विकसित केले आहे.

मातोश्री आर्टस आणि स्पोर्टस क्लब, जोगेश्वरी येथील भूखंडावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने क्रिडा संकुल विकसित करण्यास मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार सदर ट्रस्टसोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकाम करार केला आहे.

करारपत्रातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महानगरपालिकेमार्फत मातोश्री क्लब यांना दिनांक २६.०६.२००२ रोजी नोटीस बजावण्यात आली. तदनंतर महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम १०५ ब (१) मधील तरतुदीनुसार सदर संस्थेवर चौकशी अधिकारी यांनी अनुक्रमे दि. ०१.०९.२००५ व २९.०९.२००५ रोजी एका महिन्याच्या आत ताबा सोडण्याचा आदेश बजावला.

सदर आदेशाच्या विरोधात मातोश्री क्लब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मा. न्यायालयाने, चौकशी अधिकाऱ्याने कलम १०५ बी (१) अन्वये बजावलेल्या आदेशास स्थगिती दिली असून, मनोरंजन मैदान व खेळाच्या मैदानाचे धोरण निश्चित होईपर्यंत सदर स्थगिती आदेश कायम राहतील असे आदेश दिलेले आहेत. सद्यःस्थितीत सदर आदेश कायम आहेत.

-----

#### मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक सुविधा देण्याबाबत

(१४) \* ११४११ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक ३७९२ ला दिनांक १८ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत दर महिन्याला महापालिकेच्या २५ सफाई कामगारांचा टिबीने मृत्यू होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक सुविधा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) मुंबई महानगरपालिकेमार्फत कामगारांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येते व विविध आजारपणासाठी लागणारा संपूर्ण वैद्यकीय खर्च महानगरपालिकेमार्फत करण्यात येतो.

कामगाराचे अकस्मात निधन झाल्यास विमा योजने अंतर्गत रुपये एक लाखाचा विमा त्यांच्या वारसदारास देण्यात येतो.

त्याशिवाय कौटुंबिक गट आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली आहे.

तसेच महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी दोन दिवसांचे व कर्मचाऱ्यासाठी तीन दिवसांचे (निवासी) प्रशिक्षण आयोजित केले जाते. या प्रशिक्षणात त्यांना कामाच्या ठिकाणी व्यसनमुक्ती, बचतीचे महत्व, सेवानिवृत्तीनंतरचे फायदे, दैनंदिन आरोग्याचे महत्व, महापालिका कल्याणकारी योजना, आपत्कालिन व्यवस्थापन इत्यादीबाबत प्रबोधन केले जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

#### बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांबाबत

(१५) \* १२२११ श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.राहुल नार्वेकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इमारत व इतर बांधकाम कामगार तसेच त्यांचे मुलांचे कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन केले असून या मंडळाकडे रुपये ४ हजार २३० कोटी जमा असताना केवळ रुपये ८७ कोटी कामगारांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) कामगार विभागाच्या अनास्थेमुळे कामगारांच्या कल्याणाची कोणतीही योजना गेल्या ४-५ वर्षात तयार करण्यात आलेली नसल्यामुळे बांधकाम कामगारांना नाहक त्यांच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या समूह आरोग्य विमा योजनेच्या विम्याची मुदत दिनांक २० ऑगस्ट, २०१५ रोजी संपल्यानंतर शासनाने विम्याचा हप्ताच न भरल्याने ही योजना बंद झाल्यामुळे राज्यातील साडे तीन लाख नोंदणीकृत कामगारांवर वैद्यकीय उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर योजनेचे नुतनीकरण करून योजना पूर्ववत सुरु करण्यात यावी, अशा आशयाची निवेदने मजूर व कामगार संघटनांनी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तसेच मा.कामगार मंत्री व मा.कामगार राज्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचेकडे माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात सादर केली आहेत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय तसेच उक्त मंडळाकडे जमा असलेली रक्कम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरोग्य विमा योजना, अपघाती अपंगत्व, घरबांधणी तसेच लग्नकार्य इत्यादी कारणासाठी वापर व्हावा म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) हे खरे नाही.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सदया सुमारे रु.३८९६ कोटी इतका निधी उपकरापोटी जमा आहे. त्यापैकी रु. २१२ कोटी इतका निधी नोंदित बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरिता खर्च करण्यात आलेला आहे.

(२) हे खरे नाही.

दिनांक १ मे, २०११ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना झाल्यानंतर, मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

(३) हे अंशतः खरे आहे.

मंडळामार्फत कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या समूह आरोग्य विमा योजनेच्या विम्याची मुदत दिनांक २० ऑगस्ट, २०१५ रोजी संपुष्टात आलेली आहे. सदरची विमा योजना या वर्षीही लागू करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेबाबतची

कार्यवाही सुरु असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, विमा योजने अंतर्गत नोंदित बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ घेता येईल.

(४) होय, हे खरे आहे.

(५) नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजने अंतर्गत आजपावेतो मंडळामार्फत रु. २१२ कोटी इतक्या रकमेचे लाभ वाटप नोंदणीकृत बांधकाम कामगारांना करण्यात आले आहेत.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**गडचिरोली जिल्ह्यातील शासनाच्या विविध विभागाच्या  
आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याबाबत**

(१६) \* ११४४६ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात वर्ग १ ते ४ पर्यंत शासनाच्या विविध विभागाच्या आस्थापनेत २ हजार ४१३ कर्मचारी व अधिकारी यांची रिक्त पदे असल्याचे दिनांक १४ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, सदरील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्या विविध कार्यालयात अधिक प्रमाणात पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२), (३) व (४) नागपूर व अमरावती विभागातील जिल्ह्यात तसेच नंदूरबार, धुळे, परभणी, हिंगोली, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यात शासकीय अधिकारी रुजू होण्यास कमी प्रमाणात इच्छूक असल्याने सदर पदे अधिक प्रमाणात रिक्त राहत होती.

त्यानुषंगाने महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्न्तीने नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम,



२०१५ दिनांक २८.४.२०१५ व सुधारणा करून दिनांक १६.०७.२०१५ अन्वये अधिसूचित करण्यात आले आहेत. सदर सुधारीत नियमानुसार नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या महसूली विभागातील रिक्त पदे प्राथम्याने भरावयाची आहेत.

तसेच शासन परिपत्रक दिनांक १०.०३.२०१५ अन्वये विदर्भातील तसेच धुळे, नंदूरबार, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात पदस्थापना झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करणेबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व प्रशासकीय विभाग, जिल्हा परिषद व नगरपालिका/महानगरपालिका मध्ये मंजूर, भरलेली व रिक्त पदांचा सामान्य प्रशासन विभागाकडून तिमाही आढावा घेण्यात येतो. या व्यतिरिक्त रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक २३.१०.२०१५ अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीची दिनांक २६.१०.२०१५ रोजी झालेल्या बैठकीत, अत्यावश्यक संवर्गातील पदे तसेच सरळ सेवेच्या व पदोन्नतीच्या कोट्यातील पदावर पात्र उमेदवारांना पदोन्नती देण्याबरोबरच, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच अनुकंपा नियुक्ती संदर्भात शासन निर्णय दिनांक ०१.०३.२०१४ अन्वये प्रतिवर्षे रिक्त होणाऱ्या पदांच्या ५% पदांची मर्यादा वाढवून ती एक वर्षासाठी १० % करण्यात आली होती. सदर मर्यादा ०१.०३.२०१५ पासून पुढे दोन वर्षे चालू ठेवण्याचा शासन निर्णय दिनांक २८.१०.२०१५ अन्वये घेण्यात आलेला आहे.

-----  
**‘चिल्ड्रन्स एड सोसायटी’ या गतिमंद मुलांच्या विकासाची जबाबदारी असणाऱ्या संस्थेच्या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यास संमती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणेबाबत**

(१७) \* १२७०९ श्री.महादेव जानकर, श्री.विजय गिरकर, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील देवनार जवळील बोरला गावातील ‘चिल्ड्रन्स एड सोसायटी’ या गतिमंद मुलांच्या विकासाची जबाबदारी असणाऱ्या संस्थेच्या सहा एकर भूखंडावर खाजगी विकासकांच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी परस्पर संमती दिल्याची बाब माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, हा भूखंड शासकीय असल्याचे ठरवून झोपू प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी थेट इरादा पत्रच दिले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर सोसायटीकडून कुठल्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र दिले नसताना प्राधिकरणाने या योजनेस परवानगी दिली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१), (२) व (३) बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम ३३ (१०) परिशिष्ट-IV कलम २.८ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस मंजूरी दिल्यानंतर लगेचच जमिनीची मालकी असणाऱ्या शासकीय संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची तरतूद आहे. चिल्ड्रन्स एड सोसायटीची जमीनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस दि. २४.०९.२०१३ रोजी आशय पत्र दिले आहे. त्यास अनुसरून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिनांक ०४.१०.२०१३ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्या विषयी विनंती केली होती.

(४) या योजनेसंदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र.१२०/२०१४ दाखल करण्यात आली असून त्यामध्ये मा.मुंबई उच्च न्यायालयाने दि.०३.०७.२०१४ अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना काम थांबविण्याचे अंतीम आदेश दिलेले आहेत. त्यास अनुसरून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दि.१७.०७.२०१४ अन्वये विकासक मे.अटलांटिक कन्स्ट्रक्शन्स कंपनी यांना काम थांबविण्याचे आदेश दिलेले आहेत. सद्यःस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतीम आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' या निवासस्थानाजवळील  
परिसर अतिक्रमण मुक्त करणेबाबत**

(१८) \* ११९८२ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दादर, मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' या निवासस्थानाच्या आसपास महापालिका आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ऐतिहासिक वास्तूच्या आसपास अतिक्रमण व फेरीवाल्यांची संख्या वाढू नये याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक असतानाही पालिकेने राजगृहाच्या आसपासचा परिसर फेरीवाला क्षेत्रात समाविष्ट केला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, माहे एप्रिल, २०१५ मध्ये अर्थसंकल्पिय अधिवेशनात मा.राज्यमंत्री नगरविकास यांनी 'राजगृह' भोवतालचा अर्धा किलोमीटर परिसर 'ना फेरीवाला क्षेत्र' करण्यात येईल असे आश्वासित केले होते तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी (वडाळा) यांनीही उपरोक्त बाब पालिका उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही सदर फेरीवाल्यांना हटविण्याबाबत पालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करून उपरोक्त परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच, सदर परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढविण्यास जबाबदार असणा-या व त्यांना हटविण्यास दुर्लक्ष करणा-या पालिका अधिकारी/कर्मचा-यांचे निलंबन करण्याबाबत कोणती कार्यवाही केली ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही. सदर ठिकाणी एकही अनधिकृत फेरीवाला स्थित नाही. सदर परिसरात असलेले चार अनुज्ञापत्र धारक स्टॉल दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे.

(२) हे खरे नाही. राजगृहाचा परिसर "ना फेरीवाला क्षेत्र" म्हणून प्रस्ताविले आहे.

(३) राजगृहाच्या परिसरात महानगरपालिकेने ना फेरीवाला क्षेत्र म्हणून प्रस्ताविले आहे.

राजगृहाच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमूलन विभागाद्वारे नियमित कारवाई केली जाते.

सद्यस्थितीत सदर ठिकाणी कोणताही अनधिकृत फेरीवाला बसत नाही.

(४) सदर परिसरातील अधिकृत चार स्टॉल अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. राजगृह परिसर महानगरपालिकेच्या एफ/उत्तर विभागातील वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मुलन) यांच्या कडून विशेष वाहन तैनात करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेला आहे. सद्यःस्थितीत सदर परिसरात अनधिकृत फेरीवाले बसत नाहीत.

(५) राजगृह परिसरात सध्या अनधिकृत फेरीवाले नसल्याने अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**ठाकूर्ली (जि.ठाणे) व नवपाडा येथील बी केबीन  
 परिसरातील झालेल्या इमारत दुर्घटनाबाबत**

(१९) \* ११७४३ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाकूर्ली (जि.ठाणे) येथील मातृकृपा इमारत कोसळून ९ जणांचा बळी गेल्याची दुर्घटना ताजी असतानाच दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ रोजी पहाटेच्या सुमारास नवपाडा येथील बी केबीन परिसरातील "श्रीकृष्ण निवास" ही ३ मजली इमारत कोसळून घडलेल्या या दुर्घटनेत १२ जण मृत्यूमुखी पडले व ७ जण जखमी झालेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दुर्घटनेबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, त्या चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) सदर दुर्घटनेबाबत ठाणे महानगरपालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त (२), ठाणे महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

सदर दुर्घटनाग्रस्त इमारत कोसळण्यासाठीच्या कारणांचा तांत्रिक अहवाल VJTI (व्ही.जे.टी.आय.) कडून अद्यापपर्यंत अप्राप्त आहे.

तसेच सदर दुर्घटनाग्रस्त इमारती प्रकरणी पोलीस विभागाकडून नौपाडा पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यू रजि.नं.४४/१५, सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना ठाणे महानगरपालिकेकडून आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

मुंबई महानगर प्रदेशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना ३० वर्षा पूर्वीच्या इमारतींना दरवर्षी पावसाळ्याअगोदर संरचनात्मक लेखा परिक्षण करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी समुह विकास योजनेद्वारे करणेबाबत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करावयाच्या फेरबदलाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१ अ) अन्वये शासनामार्फत दिनांक ४.३.२०१४ रोजी प्राथमिक उद्घोषणा महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात प्रसिध्द केलेली आहे.

त्यानुसार नागरिकांच्या हरकती/सूचना मागविण्यात येऊन त्यावर ठाणे महानगरपालिकेने दिनांक २७.६.२०१४ अन्वये ठाणे महानगरपालिकेचे अभिप्राय शासनाकडे सादर केलेले आहेत. सदर बाबत शासन स्तरावर नियमावली अंतिम करणेबाबतची कार्यवाही सुरु आहे.

-----

**कडेगांव (ता.करमाळा, जि.सोलापूर) येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीशी एका प्राध्यापकाने मोबाईलवर केलेले अश्लील संभाषण सोशल मीडियावर टाकल्यामुळे पिडीत मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना**

(२०) \* ११९५९ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कडेगांव (ता.करमाळा, जि.सोलापूर) येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीशी प्राध्यापक श्री.व्ही.टी शिंदे यांनी मोबाईलवर अश्लील संभाषण करून त्याची ध्वनीफित सोशल मीडियावर दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास टाकल्यामुळे पिडीत मुलीच्या वडिलांनी सदर घटनेचा धसका घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा यांनी दिनांक २४ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.गृह राज्यमंत्री (ग्रामीण) यांना पत्रव्यवहार करून हया प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) तदनुसार दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच पिडीत मुलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेतून सहाय्य देण्यात आले आहे काय,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) होय.

(३) व (४) होय. सदर प्रकरणी फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९५/२०१५ भा.दं.वि.का.क.३०६, ३५४(ड)(१), ५०६, १९०, २०१, २०२, २१३, १२०(ब), १०९, ११३ यासह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम १२, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास उप विभागीय अधिकारी, अकलुज हे करीत असून या प्रकरणी एकुण चार आरोपींना अटक करण्यात आली. सदर चार आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पोलीसांमार्फत विशेष सरकारी अभियोक्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(५) पिडीतेस मनोधैर्य योजनेतून सहाय्य देण्याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांचेकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**तंत्रशिक्षण विभागातील एमसीव्हीसीच्या शिक्षक निर्देशकांची**

**विनाअनुदान काळातील सेवा ग्राह्य धरण्याबाबत**

(२१) \* १२४५९ श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ७५१४ ला दिनांक ३१ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शालेय शिक्षण विभागाप्रमाणे तंत्रशिक्षण विभागातील एमसीव्हीसीच्या शिक्षक निर्देशकांची विनाअनुदान काळातील सेवा ग्राह्य धरण्याबाबत शासनाचा विचार पूर्ण झाला आहे काय,

(२) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२), व (३) सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

-----

**औरंगाबाद येथील २८ गावांच्या विकासाबाबत**

(२२) \* ११८२१ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ७४६२ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद येथील (सिडको) २८ गावांचा विकास करण्यासाठी महानगर नियोजन समिती की झालर (विशेष नियोजन प्राधिकरण) मार्फत विकास करण्याचे शासनाने ठरविले आहे काय,
- (२) असल्यास, सिडकोने विविध धोरणासाठी आरक्षित केलेल्या जागांवर अतिक्रमणे होत आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, अतिक्रमणामुळे झालर क्षेत्रातील विकास करण्याचे दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने त्वरीत निर्णय घेऊन २८ गावांचा विकास सिडको वा महानगर नियोजन समिती करणार आहे, हे खरे आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रालगतच्या झालर क्षेत्रातील २८ गावांकरीता शासनाने सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ४० अन्वये नेमणूक केली आहे. सिडकोने या झालर क्षेत्राच्या बाबतीत त्यांची नेमणूक रद्द करून अन्य प्राधिकरणास हस्तांतरण करणेबाबत शासनास विनंती केली आहे.

(२) औरंगाबाद झालर क्षेत्र प्रारूप विकास आराखड्यातील काही जागांवर अनधिकृत रेखांकन व बांधकाम होत असल्याचे दिसून आले.

(३) हे खरे नाही.

अशा प्रकरणात अनधिकृत बांधकाम नियंत्रक पथकाद्वारे सदर अनधिकृत कामे नोटीस देण्यात येऊन थांबविण्याची व तोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

(४) व (५) सिडकोने सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचे अभिप्राय प्राप्त करून शासनाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.

-----

राज्यात साहित्यिक, विचारवंत, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांना  
धमक्या दिल्या जात असल्याबाबत

(२३) \* १११५८ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात मागील काही महिन्यात साहित्यिक, विचारवंत, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री.भालचंद्र नेमाडे, पत्रकार श्री.शामसुंदर सोन्नर यांच्यासह अनेकांना धमक्या दिल्या गेल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, साहित्यिक, विचारवंत, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांना धमक्या येऊ लागल्याने राज्यात सांस्कृतिक दहशतवादाचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या साहित्यिक, विचारवंत, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांना पोलीस संरक्षण देणेबाबत तसेच धमक्या देणा-यांवर व त्यांना पाठीशी घालणा-या संघटनांवर बंदी घालणे इत्यादीबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०१५ मध्ये राज्यात संघटीतपणे ठराविक उद्देश ठेवून साहित्यिक, विचारवंत, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात नाहीत. राज्यातील वेगवेगळ्या शहरात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांवर, वेगवेगळ्या कारणांवरून दमदाटी, शिवीगाळ, मारहाण झाल्याबाबत ९ दखलपात्र व २ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ९ दखलपात्र गुन्ह्यापैकी ७ गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करून त्यांचेविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनी धमक्या दिल्याच्या कारणांवरून ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु साहित्यिक व विचारवंत यांना धमक्या दिल्याचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

(२) श्री.भालचंद्र नेमाडे यांच्या एका विधानावर काही संघटना व राजकीय पक्षांकडून संहत प्रतिक्रिया आल्या होत्या. दिनांक ०४/०९/२०१५ पासून त्यांना मुंबई पोलीसांकडून संरक्षण पुरविण्यात आले आहे.

वरिष्ठ पत्रकार श्री.श्यामसुंदर सोन्नर यांना संरक्षण देण्याबाबत मुंबई पोलीसांकडून आढावा घेण्यात येत आहे.



(३) व (४) महाराष्ट्रात सार्वत्रिकपणे साहित्यिक, विचारवंत, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत नाहीत. किंवा असे गुन्हे कोठेही दाखल नाहीत. त्यामुळे राज्यात सांस्कृतिक दहशतवादाचे वातावरण निर्माण झाले असे म्हणता येणार नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**ठाणे येथे टाटा मेमोरियल संस्थेच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेतर्फे कर्करोग रुग्णालय उभारणेबाबत**

(२४) \* ११८८९ अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७५६६ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथे टाटा मेमोरियल संस्थेच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेतर्फे कॅन्सर रुग्णांसाठी कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत असल्याचे दिनांक १५ मे, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कर्करोग रुग्णालयाचे उभारणीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास ठाणे महानगरपालिकेने दिनांक १४ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास मंजुरी दिली असताना भूखंड उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, मा.मुख्यमंत्री महोदयांनी सदर कर्करोग रुग्णालय उभारणीसंदर्भात एक महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्याच्या सभागृहास दिलेल्या आश्वासनानुसार सदर रुग्णालयासाठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देऊनही उपलब्ध न होण्याची कारणे काय आहेत,

(४) तसेच दरम्यानच्या काळात जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्यास कोठे व त्याबाबत टाटा मेमोरियल सेंटर प्रशासनाची याबाबतची भूमिका काय आहे तसेच सदर कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत शासनस्तरावर सद्यस्थिती काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय हे खरे आहे.

(२), (३) व (४) टाटा मेमोरियल सेंटर यास जागा पाहणी करून जागा निश्चिती करण्याकरिता दिनांक ९.११.२०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. टाटा मेमोरियल सेंटर यांचेकडून उपलब्ध पर्यायानुसार जागेबाबत निश्चिती कळविल्यानंतर सदर जागेचे हस्तांतरण ठाणे महानगरपालिकेच्या ठरावानुसार करण्यात येईल.

या प्रकरणी कार्यवाही टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या स्तरावर प्रलंबित आहे.

-----

**पंढरपूर शहरामध्ये पावसामुळे रेल्वे पुलाखाली पावसाचे  
पाणी साचून वाहतूक सेवा बंद पडल्याबाबत**

- (२५) \* १२७२७ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पंढरपूर शहरामध्ये दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ रोजी पडलेल्या पावसामुळे रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचून वाहतूक सेवा बंद पडली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पावसाळ्यात सुध्दा या पुलाखाली पाणी साचून कायम अशा प्रकारची स्थिती निर्माण होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यावरती कायमची उपाययोजना करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

- (२) हे अंशतः खरे आहे. नगरपरिषदेकडून वेळोवेळी पाणी उपसा करून वाहतुक सुरळीत केली जाते.
- (३) याबाबत नगरपरिषद स्तरावर भुयारी रेल्वे मार्गानजिक सुमारे ५० हजार लिटर क्षमतेची RCC पाण्याची टाकी बांधून त्यात येणारे पावसाची पाणी साठविण्याची व ते पाणी पंप करून नजीकच्या नाल्यात सोडविण्याची व्यवस्था करण्याचे काम चालू केलेले आहे. ३१ डिसेंबर, २०१५ पर्यंत काम पूर्ण होईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुण्यातील बीडीपीचे आरक्षण कायम ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे  
हजारो सर्वसामान्यांची घरे उध्वस्त होणार असल्याबाबत**

- (२६) \* १२६४२ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.जयवंतराव जाधव, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुण्यातील बीडीपीचे आरक्षण कायम ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे हजारो सर्वसामान्यांची घरे उध्वस्त होणार असल्याने एका राजकीय पक्षामार्फत सदर निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निर्णयात बदल करून सर्वसामान्यांची घरे उध्वस्त होवू नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) पुणे विकास आराखड्यामधील बीडीपीच्या आरक्षणाबाबत निर्णय शासनाने दिनांक ५/८/२०१५ च्या अधिसूचनेद्वारे अंतिमतः जाहीर केला आहे. त्यानुसार बीडीपी हे आरक्षण कायम ठेवण्यात आले असून या आरक्षणामध्ये दिनांक २१/०३/२००५ पूर्वबांधिलकी असलेले अधिकृत विकास झालेले बांधकामे / अभिन्यासाखालील भूखंडके वगळण्यात आलेली आहेत.

(२), (३) अधिकृत / पूर्वबांधिलकी असलेल्या प्रकरणांमध्ये वरीलप्रमाणे दिलासा दिलेला असल्यामुळे फेरविचार करण्याची आवश्यकता वाटत नाही.

-----  
**श्रीरामपूर (जि.अहमदनगर) येथे मार्केट कमिटीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बनावट नोटा दिल्याबाबत**

(२७) \* ११६८७ श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीरामपूर (जि.अहमदनगर) येथे मार्केट कमिटीत कांदा विकल्यावर शेतकऱ्यांना रोख स्वरूपात दिल्या जाणाऱ्या रकमेत हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बनावट निघाले असल्याचे दिनांक ३० ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशी अंती बनावट नोटा देणाऱ्या संबंधित गुन्हेगाराला पकडण्यात आले आहे काय, तसेच फसगत झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने कोणती आर्थिक मदत केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) अहमदनगर जिल्हा घटकातील पोलीस स्टेशनला अशा प्रकारची तक्रार/ गुन्हा दाखल नाही. तसेच अशी घटना निदर्शनास आलेली नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुणे शहरात रिलायन्स कंपनीने अनेक ठिकाणी केबल टाकण्यासाठी  
अनधिकृतपणे रस्ते खोदल्याबाबत**

(२८) \* ११५२१ श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात रिलायन्स कंपनीने अनेक ठिकाणी केबल टाकण्यासाठी अनधिकृतपणे रस्ते खोदले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रिलायन्स कंपनीने अनधिकृत रस्त्याचे खोदकाम केल्याने महानगरपालिकेने या कंपनीकडून दंड वसुलीची कार्यवाही केली आहे, हे खरे आहे काय,

(३) तसेच अनधिकृत केबल टाकणे हे बेकायदा काम करणाऱ्या रिलायन्स कंपनीचा काळ्या यादीत समावेश करून पुणे शहरात केबल टाकण्याची परवानगी देऊ नये यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) पुणे शहरात रिलायन्स कंपनीने एका ठिकाणी (कोथरुड) १०० मी. लांबीची अनधिकृतपणे खोदाई केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे.

या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी सदर कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अनधिकृतपणे खोदाई करण्यात आल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(२) होय.

सदर कंपनीने १०० मी. लांबीची अनधिकृतपणे खोदाई केल्याने त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून रुपये १६,६४,१००/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

(३) मे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने अनधिकृतपणे खोदाई केल्याने त्यांचेवर पुणे महानगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केलेली आहे.

सदर कंपनीने माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाबरोबर करारनामा केलेला असल्याने सदर कंपनीवर करारनाम्यातील अटीनुसार कारवाई करण्याबाबत पुणे महानगरपालिकेने माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**महाराष्ट्र पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागातील गैरव्यवहाराबाबत**

(२९) \* ११०९४ श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.खवाजा बेग, श्री.राजेंद्र जैन, श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र पोलीस दलाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील मोटार परिवहन विभागात सन २००८-०९ ते २०१०-११ या तीन वर्षांत १० कोटी ४४ लाख ६४ हजार ७२४ रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे अप्पर अधिकाऱ्यांच्या चौकशी वरून दिसून आल्याचे दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) राज्यातील पोलीस मोटार परिवहन विभागात अनेक पोलीस वाहनांना चक्क बनावट दिल्लीमेड स्पेअरपार्ट लावत असल्याची माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान पुण्यातील एम.टी.चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या ही बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अनेकवेळा शासनाने निर्धारित करून दिलेल्या मान्यता प्राप्त ब्रॅन्डेड कंपन्यांऐवजी दिल्ली मेड कंपन्यांचे पार्ट लावल्याचे दाखवून तो नवीन खरेदी केल्याचे दाखविले जाते ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार दोषींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी सदर प्रकरण पोलीस महासंचालक कार्यालयाकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

(२), (३) व (४) याबाबतची तक्रार प्राप्त झालेली नाही अथवा सदरची बाब निदर्शनास आलेली नसल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन विभाग पुणे यांनी शासनास कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

### नागपूर शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत

(३०) \* १११८३ श्री.राजेंद्र मुळक, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून मागील ७ महिन्यांत महिलांवरील बलात्कार व छेडछाडीचे एकूण ३१२ प्रकरणे नोंदवली गेली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणातील दोषींवर कोणत्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) तसेच, नागपूर शहरातील हे वाढते प्रकार रोखण्यासाठी कोणती विशेष मोहिम राबविण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) जानेवारी ते जुलै, २०१५ या कालावधीत बलात्काराचे १०० व विनयभंगाचे २१३ असे एकूण ३१३ गुन्हे घडलेले आहेत.

(२) सदर गुन्ह्यांपैकी ३०२ गुन्हे उघडकीस आले असून दोषी व्यक्तींविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवून व अटक करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

(३) नागपूर शहरांतर्गत गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंगमध्ये जास्तीत-जास्त वाढ करण्यात आलेली आहे. चेन स्नॅचींग, घरफोडी, महिलांवरील अत्याचार रोखणे व ज्येष्ठ नागरीकांकरीता विविध पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. याबाबतचा आढावा पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी दररोज घेत आहेत.

वॉकींग ट्रॅक, निर्जनस्थळे, सभागृह, मंगल कार्यालये तसेच ज्या ज्या ठिकाणी महिलांची वर्दळ असून सोनसाखळी पळविण्याचे प्रकार घडू शकतात अशा ठिकाणी महिला पोलीसांसह पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस वाहने नागरीकांना दिसतील अशा ठिकाणी नेमण्यात आलेली आहे. नागपूर शहरातील संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करण्याकरीता “आय वॉच पोलीस” हे मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर ॲप्लिकेशनचे बटण

दाबताच पोलीस नियंत्रण कक्ष व संपर्कातील आठ व्यक्तींना फोन जाऊन संकटातील व्यक्तीला मदत होऊ शकते, तसेच ऑपरेशन मुस्कान, छेडखानी विरोधी पथक, महिला हेल्प लाईन, सायबर अवेरनेस, शाळा महाविद्यालये जनजागृती, ऑपरेशन रक्षक त्यामध्ये महिला मुलींना ज्युडो कराटे प्रशिक्षण, विरळक्षेत्र, खंडहरे, पडीक इमारती भागात पेट्रोलिंग, सेफ गार्ड अवेरनेस कॅम्पेन अशा विविध योजना कार्यान्वित असून सतत सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**रामेटाकळी (ता.मानवत, जि.परभणी) येथील पसायदान गोरक्षण संस्थेतील गाईंची बाजारात विक्री होत असल्याबत**

(३१) \* १२५१६ श्री.रामराव वडकुते, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.राजेंद्र जैन, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रामेटाकळी (ता.मानवत, जि.परभणी) येथील पसायदान गोरक्षण संस्थेतील गाई बीड जिल्ह्यातील श्रीनाथ गोशाळेत घेवून जाण्याचा बहाना करून त्या गाई बाजारात विक्री करण्यासाठी घेवून जात असल्याचा प्रकार दिनांक १६ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुसार या प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) सदर प्रकरणी ३ आरोपींवर पोलीस स्टेशन मानवत येथे गु.र.नं. १४१/२०१५ कलम ४०६, ४६७, ४७१, ५११, ३४ भा.दं.वि. व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मंगरूळपीर (जि.वाशिम) येथील सावित्रीबाई शैक्षणिक संस्थेची बनावट कागदपत्रे आणि खोटे शिक्के बनवून फसवणूक करणा-यांवर करावयाची कारवाई**

(३२) \* ११०७८ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंगरूळपीर (जि.वाशिम) येथील सावित्रीबाई शैक्षणिक संस्थेची बनावट कागदपत्रे आणि खोटे शिक्के बनवून वाशिम जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री.संजय तेलगोटे व अमरावती विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक श्री.राम पवार यांनी इतरांशी संगनमत करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल पोलीस विभागाने १४ जणांवर गुन्हे दाखल केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणात कोणकोणते पदाधिकारी, अधिकारी सामिल आहेत,

(३) तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय किंवा तसे आदेश देण्यात आले आहेत काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय,

मंगरूळपीर, (जि.वाशिम) येथील सावित्रीबाई शैक्षणिक संस्थेची बनावट कागदपत्रे आणि खोटे शिक्के बनवून वाशिम जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री.संजय तेलगोटे व अमरावती विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक श्री.राम पवार यांनी इतरांशी संगनमत करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल अध्यक्ष श्रीमती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे गुं.र.क्र.२४६/१५ भादंवि कलम ४२०, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४७३, ४८१, १८१, ४७४, ४०९, ३४ अन्वये १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) या प्रकरणात संस्थेचे माजी सचिव, तत्कालीन गट शिक्षणाधिकारी वाशिम, तत्कालीन माध्य शिक्षणाधिकारी वाशिम, तत्कालीन शिक्षण उपसंचालक अमरावती, तत्कालीन शिक्षणाधिकारी वाशिम इत्यादी पदाधिकाराचा समावेश आहे.

(३) सदर गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

-----



नागपूर येथे विविध भागातील रस्त्यांवर चोरांनी लाखो रुपयांची लुट केल्याबाबत

(३३) \* १२३०४ श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथे विविध भागातील रस्त्यांवर चोरांनी एका विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून तिचे दागिने लुटले, एका पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याकडून ४ लाख रुपयांची रोकड लुटली तसेच ३ महिलांचे दागिने लुटले अशी लाखो रुपयांची लुट केल्याची घटना दिनांक ३१ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार चोरांना पोलिसांनी अटक केली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) १) दिनांक ३१.८.२०१५ रोजी फिर्यादी आपल्या मैत्रिणीसोबत घरी जात असताना जनता हॉस्पिटलच्या मागील गल्लीत २ अनोळखी इसमांनी ३२,०००/- रुपयाचे सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून नेले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून जरिपटका पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.५५४/१५, भा.दं.वि. कलम ३९२, ३३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

२) फिर्यादी पतसंस्थेतील कर्मचारी आहे. तो मोटार सायकलवरून जात असताना त्याच्या तोंडावर मिरची पावडर टाकून त्याच्या गळ्यात असलेली बॅग हिसकावून नेली. त्या बॅगेमध्ये ४ लाख रुपये रोख रक्कम होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ३७०/१५, भा.दं.वि. कलम ३९२, ३४, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडे रु. ३,२४,०००/- मोटार सायकल हिरो स्पेलॅंडर एम एच ४९ पी, मोटार सायकल बजाज सिटी, एम एच ४० ई, व मॅक्स कंपनीचे २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

३) फिर्यादी रात्रपाळी ड्यूटीवरून घरी जात असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील ४२,०००/- हजाराचा सोन्याचा हार पळविला, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाझरी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. २५५/१५, भा.दं.वि. कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

४) फिर्यादी हे आपल्या गाडीवर बसून जात असताना अनोळखी इसमाने फिर्यादीच्या गळ्यातून २०,०००/- रुपयाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. १६८/१५, भा.दं.वि. कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

५) फिर्यादी हे आपल्या पत्नीसह गाडीवर बसून येत असताना अनोळखी इसमाने फिर्यादीच्या गळ्यातून २०,०००/- रुपयाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. १६९/१५, भा.दं.वि. कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना धार्मिक यात्रेसाठी भविष्य  
निर्वाह निधीतून अग्रीम नाकारले जात असल्याबाबत**

(३४) \* १२६१५ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे :  
सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक ३१.५.२०१४ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार धार्मिक यात्रेसाठी भविष्य निर्वाह निधीतून ना-परतावा अग्रीम काढण्यास मंजूरी देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडून धार्मिक यात्रेसाठी अग्रीम ना मंजूर करण्याची कारणे काय आहेत,

(३) सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक ३१.०५.२०१४ चा आदेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागास लागू होत नाही काय,

(४) शासनाचे आदेश असूनही धार्मिक यात्रेसाठी अग्रीम ना मंजूर करणाऱ्या व्यवसाय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) होय, तथापि सदर मंजूरी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावली १९९८ अंतर्गत देण्यात येते.

(२) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक भनिनि १११३/२५/प्र.क्र. १३८/१३/१३ अ, दिनांक ३१.०५.२०१४ अन्वये धार्मिक कार्यासाठी ना-परतावा रक्कम काढण्यास महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावली १९९८ नुसार फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच अनुज्ञेय करण्यात आले आहे.

मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे नियमन महाराष्ट्र राज्य भविष्य निर्वाह निधी (मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांकरीता) नियम १९७७ अन्वये केले जाते. तथापि, महाराष्ट्र राज्य भविष्य निर्वाह निधी (मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांकरीता) नियम १९७७ अंतर्गत एका संस्थेतील कर्मचाऱ्यांस धार्मिक यात्रेसाठी अग्रिम ना-मंजुर करण्यात आले आहे.

(३) सदर शासन निर्णय महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावली, १९९८ च्या संदर्भात निर्गमित झाला असून तो व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांस लागू होतो.

(४) वरील प्रश्न भाग-२ च्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे सदरील शासन निर्णय दिनांक ३१.०५.२०१४ हा अशासकीय कर्मचाऱ्यांना लागू होत नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरास मुबलक पाणी पुरवठा करण्याबाबत**

(३५) \* ११७१६ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ७०७७ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात पुरेसा व नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी ५०० मीटर लांबीची स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यासंबंधीच्या कामाला आवश्यक असलेल्या रु. १५.०० लाख रकमेची तरतूद मंदिर व्यवस्थापनाकडून करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

- (२) असल्यास, या कामी मंदिर व्यवस्थापनाकडून रक्कम रुपये १५ लाख उपलब्ध करून हे काम किती कालावधीमध्ये पूर्ण केले जाईल,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी (अंबाबाई) मंदिराकडे पाणी टंचाई भासत असून भाविकांचा ओघ वाढल्याने सध्याची पाणी पुरवठा व्यवस्था अपूरी होत असल्याने मंदिराकडे २४ तास पाणी पुरवठा करण्याकरिता कनेक्शन देण्याबाबत देवस्थान समितीकडून कोल्हापूर महानगरपालिकेस कळविण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून श्री अंबाबाई मंदिरासाठी जास्तीत जास्त वेळ व पुरेसा पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने ४ इंच व्यासाची ५५० मीटर पाईप लाईन आवश्यक असून रुपये १०,२०,२००/- इतक्या रकमेचे अंदाजपत्रक तयार केले व सदर अंदाजपत्रकास देवस्थान व्यवस्थापन समितीची मान्यता घेऊन निधी उपलब्ध होण्याबाबत दिनांक २४.११.२०१५ रोजीच्या पत्रान्वये देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र या कार्यालयात कळविले आहे. त्यानुसार सदर विषय देवस्थान व्यवस्थापन समितीच्या दिनांक १७.१२.२०१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या समिती सभेपुढे ठेवून अंदाजपत्रकास मंजूरी देणे व निधी उपलब्ध करून तो कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग करणे या करीता मंजूरी घेण्यात येणार आहे. मंजूरी मिळताच सदरचा निधी महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात येईल.

(२) कोल्हापूर महानगरपालिकेस निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा विषय देवस्थान व्यवस्थापन समितीच्या दिनांक १७.१२.२०१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभेपुढे सादर करण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये समितीची मान्यता प्राप्त करून घेऊन महानगरपालिकेस निधी उपलब्ध करून देण्यात येईल. निधी उपलब्ध करून दिल्यानंतर काम पूर्ण करण्याची बाब कोल्हापूर महानगरपालिकेच्या अखत्यारित आहे.

(३) कोल्हापूर महानगरपालिकेकडून पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकानंतर देवस्थान समितीची बैठक झाली नसल्याने सदर अंदाजपत्रकास मंजूरी देणे व निधी उपलब्ध करून महानगरपालिकेकडे वर्ग करणे याकरीता समितीची मंजूरी प्राप्त झालेली नाही, मंजूरी प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.

-----

गेवराई (जि.बीड) शहरातील झोपडीपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमित करणेबाबत  
(३६) \* ११८३४ श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण,  
श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : तारांकित प्रश्न क्रमांक ७४९८ ला  
दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय  
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गेवराई (जि.बीड) शहरातील संजयनगरासह इतर भागातील सुमारे ८८६  
झोपडपट्टीधारक सन १९९५ पूर्वीपासूनचे रहिवाशी असल्याचे पुरावे झोपडपट्टी हक्क  
संघर्ष समितीने दिनांक ४ जुलै, २०११ रोजी वा त्यासुमारास नगर परिषदेला दिले  
आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरातील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमित करताना  
राजकीय हस्तक्षेपाची तक्रार झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीने करून या प्रकरणी  
आंदोलनाचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीच्या तक्रारीबाबत शासनाने कोणती  
कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच अतिक्रमण धारकांना हक्काचे  
पी.टी.आर. केंव्हा मिळणार आहेत,

(४) तसेच, अतिक्रमण धारक सन १९८० पासून नगरपालिकेला भुईभाडे व इतर  
कर जमा करत आहेत, अशा अतिक्रमण व त्यांच्या कुटूंबाची संख्या किती,  
त्यांनी आजवर किती कर भरला आहे,

(५) असल्यास, भुई भाडे व इतर कर अदा करणाऱ्या अतिक्रमण धारकांचे  
अतिक्रमण नियमाकूल होणार आहे काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीने अशा स्वरूपाचे पुरावे  
गेवराई नगरपरिषदेस अशा स्वरूपाचे पुरावे गेवराई नगरपरिषदेस दिल्याचे  
उपलब्ध अभिलेख तपासले असता आढळून येत नाही.

(२) होय,

(३) या प्रकरणी जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडून उपविभागीय अधिकारी, बीड  
यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून संजयनगर  
सर्वे क्र.१ मधील १३० आणि साठेनगर व संघमित्रनगर सर्वे क्र.१२१ मधील ९४  
अशा एकूण २२४ अतिक्रमण धारकांच्या यादीची तपासणी पूर्ण झाली आहे. या  
समितीकडून याबाबतचा नियमितकरणाचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर पुढील  
कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडून प्रस्तवित आहे.

(४) सन १९८० पासून आतापर्यंत ज्या अतिक्रमणधारक कुटुंबानी भुडेभाडे व इतर कर जमा केले आहेत, अशा कुटुंबाची संख्या १२६२ इतकी आहे. या अतिक्रमण धारकांनी गेवराई नगरपरिषदेकडे रु.८,३५,०००/- इतक्या कर रकमेचा भरणा केला आहे.

(५) ज्या अतिक्रमणधारक कुटुंबानी भुडेभाडे व इतर कर अदा केले आहेत, अशा कुटुंबापैकी उपविभागीय अधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अंतिम तपासणी केलेल्या २२४ अतिक्रमण धारकांचा नियमितकरणाबाबतचा प्रस्ताव प्राप्त होताच याबाबत जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडून पात्र प्रकरणांच्या बाबतीत नियमानुसार कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

उर्वरित अतिक्रमण धारकांच्या बाबतीत कागदपत्रांची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडून उपरोल्लेखित समितीस कळविण्यात येत आहे.

### मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत

(३७) \* ११६५४ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ

**भाई जगताप :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईंदर महानगरपालिकेला रोज ४०० मेट्रीक टन घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने वसई तालुक्यातील उत्तन ऐवजी सकवार येथे १३ हेक्टर जागा क्षेपणभूमीसाठी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या जागेवर क्षेपणभूमी प्रकल्प न उभारला जाण्यामागची कारणे काय आहेत,

(३) तसेच, सध्यस्थितीत महापालिका उघड्यावरच कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, यामुळे मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला व पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, नागरीकांचे आरोग्य व पर्यावरणाची सुरक्षिततेबाबत महानगरपालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) मौजे सकवार येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याकरीता वन विभागाकडून महानगरपालिकेस अद्याप ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. तसेच सकवार ग्रामसभेने सदर ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शविणारा ठराव पारित केल्याने सद्यस्थितीत प्रकल्प उभारण्यास अडचणी येत आहेत.

(३) नाही.

मिरा-भाईदर शहरातून जमा होणारा दैनंदिन घनकचरा मौजे उत्तन-पाली येथे सद्यस्थितीत बंद असलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पालगत असलेल्या मोकळ्या जागेत महानगरपालिकेकडून टाकण्यात येतो.

या ठिकाणी टाकण्यात येत असलेल्या घनकच-यावर बायोक्लचरची फवारणी, पोकलन/डोझर मशीनच्या माध्यमातून वेळीच सपाटीकरण करून मातीचे कॅपिंग करणे इत्यादी स्वरूपाची तात्पुरती उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

(४) नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मद्यधुंद अवस्थेत लोकप्रतिनिधींशी पोलीस निरीक्षक  
यांनी केलेल्या असभ्य वर्तणूकीबाबत**

(३८) \* १११३१ अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.नरेश कासले, पोलीस निरीक्षक, अंधेरी यांनी मद्यधुंद अवस्थेत लोकप्रतिनिधींशी केलेली असभ्य वर्तणूकीसंदर्भात दिनांक १९ डिसेंबर, २०१४ रोजी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली असता सदर लक्षवेधी सूचनेवर मा.गृह राज्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन विधानपरिषद सभागृहात दिले होते, हे खरे आहे काय,

(२) तसेच, यासंदर्भात मा.सभापती यांच्या दालनात दिनांक २९ जून, २०१५ रोजी झालेल्या बैठकीत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री.राकेश मारिया यांनी सहपोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश यांनी केलेल्या चौकशीबाबत आपण समाधानी नसल्याने पुढील दोन महिन्यांमध्ये स्वतः चौकशी करून अवगत करण्याचे आश्वासन दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी पाच महिन्यांचा कालावधी होऊनही शासनाने चौकशी अहवाल सादर केला नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी दिनांक ३ ऑक्टोबर, २०१५ रोजी मा.सभापती, विधानपरिषद यांना स्मरण पत्र देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून शासन स्तरावर काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, याबाबत विधानमंडळामध्ये झालेल्या चर्चेवेळी मा.उपसभापती महोदयांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त, (प्रशासन), मुंबई यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेशित केले होते.

(२) सदर बैठकीमध्ये श्री.मारिया, तत्कालीन पोलिसी आयुक्त, मुंबई यांनी पुढीलप्रमाणे आश्वासन दिलेले आहे.

“I will ensure that, it (Inquiry) will be done by the Additional Commissioner (Region) or by the Joint Commissioner of police. I will look in to this matter personally & complete the inquiry as early as possible.

(३), (४), (५) व (६) प्रस्तुत प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त, (पश्चिम प्रादेशिक विभाग) यांच्या पर्यवेक्षणाखाली सदर प्रकरणाची चौकशी करून दिनांक २६.१०.२०१५ रोजी पोलीस आयुक्त, मुंबई यांना अहवाल सादर केलेला आहे.

मा.आमदार अॅड अनिल परब हे लोकप्रतिनिधी असल्याचे माहित असूनही श्री.कासले यांनी त्यांचेशी उध्दट वर्तन केल्याचे चौकशी मध्ये निष्पन्न झाले आहे. श्री.कासले यांचे विरुद्ध मुंबई पोलीस (शिक्षा व अपिल) नियम, १९५६ च्या नियम-३ अन्वये “आगामी वार्षिक वेतनवाढ (पुढील वर्षावर परिणाम न होता) एक वर्ष रोखण्याची शिक्षा प्रस्तावित करणारी कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे.

-----

**नांदेड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या सिडको-हुडको येथील शिवाजी चौक परिसरातील ड्रेनेजची दुरुस्ती करण्याबाबत**

(३९) \* ११३४६ श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या सिडको-हुडको येथील शिवाजी चौक परिसरात काही नागरिकांनी तुंबलेल्या ड्रेनेजची दुरुस्ती होत नसल्यामुळे पर्यायी नाल्याव्दारे ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावर सोडल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या भागातील ड्रेनेजची समस्या दूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) नांदेड शहरातील सिडको हडको येथील शिवाजी चौक परिसरातील पूर्वीची मलवाहिनी जुनी व कालबाह्य झाल्याने ड्रेनेज तुंबण्याच्या घटना घडतात, हे खरे आहे. नवीन मलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर असल्याने त्या भागातील काही रहिवाशांच्या घरातील शौचालयाच्या जोडण्या या पूर्वीच्या मलवाहिनीस जोडल्या आहेत.

(२) व (३) सिडको-हडको या भागातील मलवाहिनी अत्यंत जुनी व कालबाह्य झाली असल्याने नवीन मलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. सदर काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश महानगरपालिकेमार्फत कंत्राटदारास देण्यात आले आहेत.

सिडको-हडको या भागातील मलवाहिनी तुंबण्याची समस्या तात्पुरत्या स्वरूपात दुर करण्यासाठी गल्फर व जॅटींग मशिनद्वारे चेंबर साफ करून मलवाहिनीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा करून घेण्यात येत आहे.

तसेच, महापालिकेच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्ती यंत्रणेमार्फत या भागातील मलवाहिनीच्या सफाईचे काम नियमितपणे करण्यात येत आहे.

-----  
**दक्षिण मुंबईत असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांसाठी अनेक ठिकाणी  
सेप्टिक टँकवर शौचालये उभारले असल्याबाबत**

(४०) \* १२१७३ श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण मुंबईत असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांसाठी अनेक ठिकाणी सेप्टिक टँकवर शौचालये उभारण्यात आली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सेप्टिक टँकवर उभारण्यात आलेली शौचालये निष्काषित करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१), (२), (३) व (४) मुंबईमधील झोपडपट्ट्या या अतिशय दाटीवाटीने वसलेल्या झोपड्यांच्या आहेत. उच्च घनता असलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये मुंबई महानगरपालिका, म्हाडा व इतर शासकीय संस्थांनी वस्तीतील लोकांसाठी वस्ती स्वच्छतागृहे बांधलेली आहेत.

जेथे शक्य असेल तेथे स्वच्छतागृहे मलनिःसारण वाहिन्यांशी जोडण्याची खबरदारी मुंबई महानगरपालिकेकडून घेतली जाते.

दक्षिण मुंबईत सर्वसाधारणतः मलनिःसारण वाहिन्या असल्याने तसेच झोपडपट्ट्यांची संख्याही उपनगरांशी तुलना करता कमी असल्याने सेफ्टीक टँकवर उभारण्यात आलेली सार्वजनिक शौचालये अपवादात्मक संख्येने असू शकतील.

सेफ्टीक टँक बांधण्यास पुरेशी जागा उपलब्ध असल्यास अशा टँक या शौचालयाच्या बाजूला उभारण्यात येतात. मात्र जागा अपुरी असल्यास, सेफ्टीक टँक शौचालयाखाली बांधण्यात येते. मात्र सेफ्टीक टँकमधून मल काढून त्याची नियमित स्वच्छता करण्यासाठी टँकवरील चेंबरच्या झाकणावर कोणतेही बांधकाम करण्यात येत नाही.

तसेच टँकमध्ये जमा होणारा वायू विसर्जनासाठी टँकवर व्हेंट पाईप उभारण्यात येते. सेफ्टीक टँक तंत्रज्ञान (Proven Technology) सिध्द झालेले तंत्रज्ञान असून त्याचा मलनिःसारण वाहिन्या नसलेल्या भागात जगभर वापर होतो.

सदर सेफ्टीक टँक नियमितपणे सेसपूल वाहन पाठवून साफ करण्यात येतात.

### जळगांव शहरातील शिवाजी नगर येथील धोकादायक उड्डाण पुलाबाबत

(४१) \* ११८७१ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव शहरातील शिवाजी नगर उड्डाण पुलाला १०२ वर्षे पूर्ण झाल्याने सदर पुलाचे आयुष्य संपले असून तो धोकादायक ठरल्याचे रेल्वे बोर्डांने जळगांव महापालिकेला कळविले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच याबाबत साडेसहा कोटी रुपये न भरल्यास सदर पूल वाहतूकीस बंद करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

जळगाव महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने रेल्वे विभागाने सूचित केल्यानुसार सदर रु.६.२५ कोटी रकमेचा भरणा करता आलेला नाही.

(३) रेल्वे विभागाच्या सुचनांनुसार सदर पुलावरील अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजनांची कामे पुर्ण केलेली असून अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.

रेल्वे पुलासाठी निधी उभारणे महानगरपालिकेस शक्य होत नसल्याने महानगरपालिका महासभा ठराव क्र.२६१, दि.२६.६.२०१५ अन्वये घेतलेल्या निर्णयानुसार या कामासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणेबाबत महानगरपालिकेकडून संसद सदस्यांना विनंती करण्यात आली असून याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

वरील वस्तुस्थिती जळगाव महानगरपालिकेने रेल्वे विभागास दि.११.९.२०१५ च्या पत्रान्वये कळविली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पांढरकवडा (जि.यवतमाळ) नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी  
स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्तीमध्ये केलेला गैरव्यवहार**

(४२) \* १२२७८ श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पांढरकवडा (जि.यवतमाळ) नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अमरावती येथील ब्राईट इलेक्ट्रीक वर्क्स यांना शहरातील स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्तीसाठी महिना १ लाख ६० हजार रुपयाचे कंत्राट देऊन गैरव्यवहार झाल्याचे माहे जुलै, २०१५ च्या चौथ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मुख्याधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) पांढरकवडा नगरपरिषदेने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्तीचे काम ई-निविदा प्रक्रीयेद्वारे विहित कार्यपध्दती अवलंबून ब्राइट इलेक्ट्रीक वर्क्स यांना दिले आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नवी मुंबईतील सिडको प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीकडून  
भूमाफियांना अभय दिले जात असल्याबाबत**

(४३) \* ११५६१ श्री.सुभाष झांबड, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील सिडको प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीकडून भूमाफियांना अभय दिले जात असल्यामुळे सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाऱ्या वाळूज परिसरातील वडगाव,कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, रांजणगाव शेणपुंजी, घाणेगाव, जोगेश्वरी, गोलवाडी, वळदगाव, नायगाव, पाटोदा, नारायणपूर इत्यादी १८ महसूली गावांत भूमाफियांकडून अवैधरित्या भूखंड व घरांच्या नोदरीच्या आधारे विक्री सुरु असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय कुठल्याही जमिनीची खरेदी-विक्री व बांधकाम करण्यास प्रतिबंध घालण्यात आला असतानांसुद्धा स्थानिक ग्रामपंचायती व सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या अधिसूचित क्षेत्रात भूमाफिया व बिल्डरकडून मोठ्या प्रमाणात जमिनीवर भूखंड पाडून गृहनिर्माण प्रकल्प उभारले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२) व (३) सिडको अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये अनधिकृत रेखांकने विकसित झाल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, अशा प्रकारच्या अनधिकृत रेखांकन/ बांधकामावर सिडकोकडून नोटीस बजावण्यात येत असून अनधिकृत बांधकामे थांबविणे, काढून टाकणे व त्यांच्या विरुद्ध पोलीसात तक्रार देणे इत्यादीबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमाभागात घरफोड्या करणाऱ्या दोघांना चंदगड  
(जि.कोल्हापूर) पोलीसांनी अटक केल्याबाबत**

(४४) \* ११४९६ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर,  
प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील  
काय :-

- (१) महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमा भागात घरफोड्या करणाऱ्या दोघांना चंदगड  
(जि.कोल्हापूर) पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे रुपये ३६ लाख  
४३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये  
वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे  
दाखल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व गडहिंग्लज  
तालुक्यामध्ये १४ घरफोड्या करणाऱ्या ३ आरोपींना चंदगड पोलीस ठाणे  
जि.कोल्हापूर पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांचेकडून रुपये ३१,८४,२५४ किंमतीचा  
मुद्देमाल रोख रकमेसह हस्तगत करण्यात आला आहे.  
(२) सदरहू आरोपीविरुद्ध चंदगड पोलीस ठाणे येथे १० गुन्हे व नेसरी पोलीस  
ठाणे येथे ४ गुन्हे असे एकूण १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर  
गुन्ह्याचा तपास सुरु आहे.  
(३) विलंब झालेला नाही.

-----  
**मुलभूत सुविधासाठी राज्य शासनाला पाठविण्यात आलेल्या  
निधीचे वाटप करण्याबाबत**

(४५) \* १२१२८ श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव  
साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल  
भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील  
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केंद्राने १४ व्या वित्त आयोगानुसार मुलभूत सुविधासाठी शासनाला  
पाठविण्यात आलेल्या ४९१ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप शासनाने माहे ऑगस्ट,  
२०१५ अखेर केलेले नाही, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,  
 (३) असल्यास, महानगरपालिकेच्या वाट्याला आलेली रक्कम देण्यासाठी शासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही. निधी वाटपाचे आदेश दिनांक १४.७.२०१५ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.  
 (३) हे खरे नाही.  
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात व्हेटीलेटरच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याबाबत**

(४६) \* ११६२६ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन

**संयद :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात व्हेटीलेटरच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांवर योग्य उपचार होण्यास अडचणी येत असल्याने अनेकांना प्राणही गमवावा लागल्याच्या घटना घडत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, उक्त रुग्णालयातील एकाही वॉर्डमध्ये व्हेटीलेटर नसल्याने या रुग्णांना अतिदक्षता विभागातून हलवताही येत नाही तसेच या रुग्णालयात डॉक्टर व परिचारीका यांची संख्याही अपुरी असल्याने रुग्णांना केईएम, जे.जे. या रुग्णालयात हलवावे लागत आहे, हे खरे आहे काय,  
 (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही.

- (२) व (३) सदर रुग्णालयात एकूण ७२ व्हेटिलेटर्स उपलब्ध असून ते वैद्यकीय अतिदक्षता विभाग, श्वसनविकार अतिदक्षता विभाग, आंतररुग्ण कक्ष तसेच ट्रॉमा वार्ड अशा वेगवेगळ्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहेत.

तथापि, उपलब्ध रुग्णशय्येच्या प्रमाणात आणखी वाढील व्हॅटिलेटर्सची आवश्यकता असल्यामुळे नवीन १३ व्हॅटिलेटर्स घेण्यासाठीचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे.

अपवादात्मक प्रसंगी व्हॅटिलेटर्स उपलब्ध नसल्यास रुग्णांना केईएम, जे.जे. रुग्णालयांत हलविण्यात येते.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात खाटांची संख्या १४२२ खाटांवरून १९०० इतकी वाढविण्यास दिनांक २०.१०.२०१५ रोजी महानगरपालिकेची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, त्यानुसार वाढीव खाटांच्या प्रमाणात लागणाऱ्या मनुष्यबळासाठी महानगरपालिकेमध्ये कार्यालयीन कार्यवाही चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**नाशिक महानगरपालिकेमधील मुकणे पाणीपुरवठा योजनेत  
 झालेल्या गैरव्यवहार व अनियमिततेबाबत**

(४७) \* १२६८१ डॉ.अपूर्व हिरे, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक ८०२९ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात:

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक महानगरपालिकेमधील मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकामध्ये व निविदा प्रक्रियामध्ये गैरव्यवहार व अनियमिततेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीचे अनुषंगाने योजनेचे कामास तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून याबाबतची सुनावणी घेण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त सुनावणीत उपस्थित झालेल्या मुद्यांबाबत आयुक्त, महानगरपालिका, नाशिक यांचा अहवाल प्राप्त झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने छाननी अंती पुढील निर्णय घेण्यात आला आहे काय,

(४) असल्यास, छाननीचे सर्वसाधारण निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, कार्यवाहीस होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत, तसेच सदरील छाननी केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) मा.राज्यमंत्री (नगरविकास) यांच्याकडे झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांनी दि.२६.६.२०१५ च्या पत्रान्वये अहवाल सादर केला.

(३) व (४) प्रस्तुत प्रकरणी देण्यात आलेली स्थगिती शासन पत्र दि.२०.८.२०१५ अन्वये उठविण्यात येऊन निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांना देण्यात आलेल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील वेरावळी जलाशयाची गळती रोखण्याबाबत**

(४८) \* ११३०५ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर

हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सायन-कोळीवाडा नजिक सिध्दार्थ नगर या ठिकाणी असलेल्या वेरावळी जलाशयाला गेल्या सहा महिन्यांपासून गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून जलाशयातील पाणी गटारात वाहून जात असल्याचे दिनांक ११ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील गळती रोखण्याबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील जलाशयाच्या गळतीबाबत दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेवर शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) रावळी जलाशयाच्या तळभागातून काही प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे चार-पाच महिन्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आले होते.

(२) हे खरे नाही. सदर गळती रोखण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कार्यवाही करण्यात आली असून, दिनांक २१.०८.२०१५ रोजी दुरुस्तीचे काम हाती घेऊन त्या दिवशीच गळती संपूर्णपणे थांबविण्यात आलेली आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.



**राज्यातील विविध भागातील बेकायदा बांधकामाबाबत**

(४९) \* १२९५४ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा बांधकामे, मुंब्रा इमारत दुर्घटनेत ४७ जणांचे गेलेले बळी आणि राज्यातील इतर भागातील बेकायदा बांधकामाचा निर्माण झालेला जटील प्रश्न या पार्श्वभूमीवर शासनास शिफारशी करण्यासाठी माहे जून, २०१४ मध्ये श्री.सीताराम कुंटे, तत्कालीन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या १६ सदस्यीय समितीने आपला अहवाल माहे मार्च, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री यांना सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त अहवालातील शिफारशीचे स्वरूप काय आहे व त्यावर कोणता निर्णय घेण्यात आला आहे,

(३) अद्याप, उक्त समितीने सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेण्यात आला नसल्यास त्याची कारणे काय आहेत व यासाठी अजून किती कालावधी लागणे अपेक्षित आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२) व (३) राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांना निर्बंध/आळा घालण्याकरीता धोरण ठरविण्यासाठी शासन निर्णय क्र.टिपीएस-१८९४/प्र.क्र.८२/१४/नवि-१३, दि.१२/०६/२०१४ अन्वये गठीत केलेल्या समितीने सविस्तर अहवाल दिनांक ०५/०३/२०१५ रोजीचे पत्रान्वये शासनास सादर केला आहे.

समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्ष विचारात घेता तद्वतच न्यायालयाचे जनहित याचिकेमधील विविध निर्णयांमध्ये नोंदविलेल्या निरीक्षणांच्या अनुषंगाने शासननियुक्त समितीने अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी केलेल्या उपाययोजना व झालेली अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत केलेल्या शिफारशी स्वीकारण्यास व त्यानुषंगाने संबंधीत अधिनियमात योग्य त्या तरतूदींचा समावेश करण्यासाठी पुढील कार्यवाही करताना **मा.उच्च न्यायालयाकडे** (मा.महाधिवक्ता, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडे) शासनाने संदर्भ केला आहे व शासनस्तरावर सत्वर कार्यवाही करण्यात येत आहे.

-----

संगमनेर नगरपरिषद (जि.अहमदनगर) येथे अचानक उद्भवणारे साथीचे रोग व नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र अनुदान मिळत नसल्याबाबत

(५०) \* १३०८७ डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संगमनेर नगरपरिषद (जि.अहमदनगर) येथे अचानक उद्भवणारे साथीचे रोग व नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र अनुदान मिळत नसल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अनुदान देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, सदर प्रयोजनाकरीता नगर विकास विभागाकडून नगरपरिषदेस स्वतंत्र अनुदान दिले जात नाही, हे खरे आहे.

तथापि, नगरपरिषदा/नगरपंचायती यांना सहायक अनुदान, रस्ते अनुदान, १४ वा वित्त आयोग इत्यादींमधून विविध प्रकारचा निधी शासनातर्फे दिला जातो.सदरचा निधी व स्व-निधी यामधून या नागरी स्थानिक संस्थांनी या प्रयोजनार्थ खर्च करणे आवश्यक आहे.

(२) व (३) अचानक उद्भवणारे साथीचे रोग आणि नैसर्गिक आपत्तीच्या निवारणाकरीता मदत देण्यासंदर्भातील बाब तपासून पाहण्यात येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पोलीस ठाणी केरळ  
पॅटर्न राबवून हायटेक करण्याबाबत

(५१) \* १३५०५ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पोलीस ठाणी केरळ पॅटर्न राबवून हायटेक करण्याचा निर्णय शासनाने माहे ऑगस्ट, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे लाडघर (ता. दापोली, जि.रत्नागिरी) या गावास  
पर्यटनस्थळाचा विशेष दर्जा देण्याच्या मागणीबाबत**

- (५२) \* १४००२ श्री.विजय सावंत : तारांकित प्रश्न क्रमांक १००३२ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मौजे लाडघर (ता.दापोली, जि.रत्नागिरी) या गावास पर्यटनस्थळाच्या विशेष दर्जा देण्याची मागणी शासनाकडे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू मागणीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय,

(२) व (३) सदर मागणी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी सदर मागणी जिल्हा नियोजन समितीस सादर केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर स्थळ पुरातन, ऐतिहासिक, निसर्गरम्य, भव्य, कलात्मक म्हणून सर्व धर्मियांसाठी आकर्षक पर्यटनस्थळ विकसित होण्याच्या शक्यतेचा विचार करून त्यानुसार छाननी करून जिल्हाधिकारी यांनी आवश्यक निर्णय घ्यावा, असे ठरविण्यात आले. त्यानुसार लाडघर या गावास "क" वर्ग पर्यटनस्थळ जाहीर करण्याबाबतच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने छाननी तसेच आवश्यकता माहिती संकलीत करून याबाबत जिल्हाधिकार्यामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

-----

**मुंबईतील ९६५ धार्मिक स्थळांवरील बेकायदा भोंग्यांवर कारवाई करण्याबाबत**

- (५३) \* १४०१९ श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील ९६५ धार्मिक स्थळांवर बेकायदा भोंगे असून त्यातील एकावरही कारवाई करण्यात आली नसल्याची कबुली मुंबई पोलीसांनीच एका प्रतिज्ञापत्राद्वारे मा.उच्च न्यायालयाला दिली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मुंबई व नवी मुंबईतील दोन्ही शहरांच्या पोलीस प्रमुखांना बेकायदा भोंग्यांवर तात्काळ कारवाईचे आदेश देऊनही अद्यापी कोणतीही कारवाई केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने मुंबई व नवी मुंबईतील बेकायदा धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तलयांतर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना ज्या धार्मिक स्थळांवर परवानगीशिवाय भोंगे लावले आहेत अशा धार्मिक स्थळावरील पदाधिकारी व धर्मगुरू यांच्यासोबत संपर्क बैठका घेवून परवाने प्राप्त करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.

तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण १४ धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले बेकायदा ध्वनी क्षेपक काढण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

#### बीड शहरातील भाजी मंडईतील नालेसफाईबाबत

(५४) \* १४०९९ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड शहरातील भाजी मंडईतील नाल्याची सफाई नियमित केली जात नसल्याने तेथे थोडा पाऊस झाला की गटारे भरून त्याचे संपूर्ण घाणपाणी मंडईत पसरते व तेथेच भाजीवाले व फळविक्रेते बसलेले असतात, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जवळच असलेल्या संस्कार विद्यालयातही हे पाणी शिरत असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी अडचणीना सामना करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या भागात असलेल्या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण साठत असून तेथे नियमित साफसफाई केली जात नसल्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना तोंडाला रुमाल बांधून खरेदी करावी लागते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या भागात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) नाही,

बीड नगरपरिषदेकडून भाजी मंडईतील नाल्याची नियमित साफसफाई केली जाते. तसेच या रहदारीच्या रस्त्यावरील भाजी व फळ विक्रेते यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेकडून राबविण्यात येते.

(२) हे खरे नाही.

(३) या भागात बीड नगरपरिषदेकडून नियमित साफसफाई केली जाते.

(४) भाजी मंडई परिसरात बीड नगरपरिषदेकडून महिलांसाठी दि. २७/११/२०१५ पासून स्वच्छतागृह खुले करण्यात आले आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या  
जोडप्यांना योग्य समुपदेशन करण्याबाबत**

**(५५) \* ११२१४ श्री.अनंत गाडगीळ :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील ३० टक्के जोडप्यांचे घटस्फोट सोशल मिडीयामुळे होत असल्याचे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या जोडप्यांना योग्य समुपदेशन करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**ठाणे पाचपाखडी येथील मे.सिमटूल कंपनीच्या जागेवर उभारण्यात  
आलेल्या संकुलांत विकासकाने शासनाच्या आयटी धोरणाच्या  
विरोधात ३१९ सदनिका खुल्या दराने विकल्याबाबत**

- (५६) \* १२५०२ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) ठाणे पाचपाखडी येथील मे.सिमटूल कंपनीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या संकुलांत लोढा विकासकाने शासनाच्या आयटी धोरणाच्या विरोधात ३१९ सदनिका खुल्या दरात विकल्याची तक्रार ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मा.मुख्यमंत्र्यांकडे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या ३१९ सदनिका खुल्या दरात विकल्याने शासनाचा किती टक्के महसूल बुडाला आहे,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) शासनाच्या आयटी धोरणाशी विसंगत कोणतीही बाब घडल्याचे निदर्शनास येत नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबई महापालिकेने पालिका रुग्णालयामध्ये रुग्णांना भूल देण्यासाठी खरेदी केलेल्या इन्टिग्रेटेड अॅनेस्थेशिया यंत्र खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार**

(५७) \* ११२७७ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.जयंत पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेने पालिका रुग्णालयात रुग्णांना भूल देण्यासाठी सन २०१३ मध्ये ५१ इन्टिग्रेटेड अॅनेस्थेशिया यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेऊन ६ कोटी ४२ लाख ६० हजार रुपयांची यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, युनिव्हर्सल ऑर्गॅनिक्स या कंत्राटदार कंपनीने खरेदी केलेल्या ५१ मशिनपैकी २० यंत्रे इंग्लंड, ३१ यंत्रे चीनी बनावटीचे व भारतात तयार केलेल्या हलक्या दर्जाच्या यंत्रे खरेदी करून पालिकेला पुरवठा केले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, या खरेदी प्रकरणातील बनावट जकात पावत्या, चलन, बनावट कस्टमच्या पावत्या, बँकेची हमी इ. कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, महानगरपालिकेने जकात चुकविल्यामुळे कंत्राटदाराला रुपये २ कोटी ११ लाख दंड केल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत दोषी विरुद्धात शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) जकातीबाबतचे चलन व कस्टमचे दस्तावेज बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.

(४) हे खरे आहे.

(५) होय, महानगरपालिकेमार्फत चौकशी केली आहे.

सदर चौकशीनुसार कंत्राटदार मे. युनिव्हर्सल ऑर्गॅनिक्स यांना महानगरपालिकेने कायम स्वरूपी काळ्या यादीत टाकले आहे.

कंत्राटदार मे. युनिव्हर्सल ऑर्गॅनिक्स यांनी भरलेली कंत्राट अनामत रक्कम महानगरपालिकेने जप्त केली असून त्यांचे व्हेंडर रजिस्ट्रेशनही बंद केले आहे.

कंत्राटदार मे. युनिव्हर्सल ऑर्गॅनिक्स यांच्याविरुद्ध महानगरपालिकेने आग्नीपाडा पोलीस स्टेशन, मुंबई येथे दिनांक २७.१०.२०१५ रोजी एफ.आय.आर. दाखल केला आहे.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर महानगरपालिकेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

पुण्यातील विकास आराखड्यातील आरक्षित जागांच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या हस्तांतर विकास हक्कात (टीडीआर) वाढ करण्याबाबत

(५८) \* १२३६२ श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यातील विकास आराखड्यातील आरक्षण असलेल्या जागेच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या हस्तांतर विकास हक्कात (टीडीआर) वाढ करण्याचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री यांचेकडे पुणे महापालिकेच्या नगरविकास विभागाने माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान पाठविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावावर शासनाचा अंतिम निर्णय झाला आहे काय,
- (३) असल्यास, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) , (३) पुणे महानगरपालिका शहरासह इतर सर्व महानगरपालिकांच्या विकास आराखड्यामधील आरक्षित जागा ताब्यात घेण्याबाबत संपादनाचा मोबदला म्हणून विकास हक्क हस्तांतरण देण्याबाबतची सुधारित नियमावली विकास नियंत्रण नियमावलीमध्ये समाविष्ट करण्यासंबंधी सुचना शासन स्तरावरून दि.३०/०४/२०१५, रोजी निर्गमित केली आहे, या सूचनेनुसार प्राप्त हरकती / सूचना विचारात घेऊन तसेच पुणे महानगरपालिकेसह इतर सर्व नियोजन प्राधिकरणांच्या सुचना विचारात घेऊन प्रस्ताव अंतीम निर्णयासाठी शासनाकडे दाखल झाला आहे. शासनस्तरावरून यास लवकरच अंतिम मंजूरी देण्यात येईल.

-----



**पुर्वग्रहदुषीतपणे खोटे गुन्हे नोंदविणाऱ्या परभणी पोलीसांची  
सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबत**

(५९) \* ११७८१ श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ७२६९ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी पोलीसांच्या गुटखा खंडणी व केबीसी आर्थिक घोटाळ्याच्या गैरकारभारा विरोधात आवाज उठविल्याचा राग मनात धरून, निरपराध व्यक्तींवर पुर्वग्रहदुषीतपणाने नोंदविलेल्या खोट्या गुन्ह्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी लेखी मागणी/आक्षेप स्थानिक लोकप्रतिनिधी (परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था) परभणी यांनी माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री व अप्पर पोलीस महासंचालक (सीआयडी), पुणे यांच्याकडे नोंदविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या पुराव्यांचा तसेच मा.जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशांचा अभ्यास करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्याविरुद्ध पुर्वग्रहीतदुषीतपणाच्या आक्षेपांची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, या चौकशी प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे, तसेच यासंदर्भात चौकशी करून संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, सदरील चौकशी सुरु न करण्याबाबत होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत,

(५) तसेच, दोषींना पाठीशी घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा वेळ काढू धोरण राबवित आहे काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) प्रकरणी मा.वि.प.स. श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी यांचे दिनांक २३/१२/२०१४ चे निवेदन तसेच मा. राज्यमंत्री गृह (ग्रामीण) यांनी दिनांक २२/०७/२०१५ रोजी विधानपरिषद सभागृहात दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने निवेदनातील नमुद गुन्ह्याची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे शासन पत्र दिनांक ११/०९/२०१५ अन्वये देण्यात आली आहे.

(२), (३), (४) व (५) दिनांक १५/१०/२०१४ रोजी पाथरी पोलीस स्टेशन, जि.परभणी यांचे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या ५ गुन्ह्यात स्थानिक पोलीसांनी मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलेले आहेत. सदर दोषारोप पत्र व एफ.आय.आर. च्या आधारे राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात येत असून मा.न्यायालयाकडून काही कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येत आहेत. सदरची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसून येत्या १५ दिवसात चौकशी अहवाल सादर होणे अपेक्षित आहे.

-----  
**बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्था विभागातील  
 सफाई कामगारांच्या वेतनाबाबत**

(६०) \* १२२५३ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.आनंद ठाकूर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्था विभागामध्ये दहावी उत्तीर्ण सफाई कामगारांना दहावी अनुत्तीर्ण कामगारा एवढे समान काम असताना जास्त पगार देऊन भेदभाव केला जात असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक १९.०९.२०११ रोजी महानगरपालिकेच्या कामगार संघटनांबरोबर झालेल्या करारानुसार सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या धर्तीवर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी दिनांक ०१.०४.२००५ च्या प्रभावाने वेगवेगळ्या सूत्रानुसार सुधारित केली आहे.

याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दिनांक ३०.०९.२०११ रोजीच्या परिपत्रकानुसार, दिनांक ०१.०९.२०११ च्या नंतर महानगरपालिकेमध्ये "ड" संवर्गात नियुक्त झालेल्या दहावी उत्तीर्ण कामगारांना वेतन बँड-पीबी-१ रु. ५२०० ते २०२०० अधिक ग्रेड वेतन रु. १८००/- अनुज्ञेय आहे आणि दहावी पेक्षा कमी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या "ड" संवर्गातील कामगारांना वेतन बँड-१एस रु. ४४४० ते ७४०० अधिक ग्रेड वेतन रु. १३००/- अनुज्ञेय आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

मुंबईतील मॉलमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत

(६१) \* १९९४१ श्री.विजय गिरकर, श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.हेमंत टकले, श्री.गुरुमुख जगवानी, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.महादेव जानकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई व उपनगरातील विविध शॉपिंग मॉलची आग प्रतिबंधक उपाययोजना व इतर प्राथमिक सोईसुविधांच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दिनांक १० मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास पाहणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मॉलमध्ये असणाऱ्या फिल्म फार्मिंग, अॅटोमॅटीक फायर इस्टिंग्यूशर, डोमॅस्टिक फायर अलार्म, आदि यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अग्निसुरक्षेचा नियमावलीचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या संबंधित मॉल्सवर फायर अॅक्टनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ऑगस्ट, २०१५ च्या सुमारास शॉपिंग मॉलची पाहणी केली आहे.

(२) मुंबई शहर व उपनगरात असलेल्या ४५ मॉल्सपैकी १३ मॉल्सने त्यांच्या इमारतीत बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचे नमुना "ब" प्रमाणपत्र अग्निशमन दलास सादर केलेले आहे. उरलेल्या ३२ मॉल्सने त्यांच्या इमारतीत बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचे नमुना "ब" प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

(३) ३२ मॉल्सने त्यांच्या इमारतीत बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचे नमुना "ब" प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम असा शब्द आहे विभागास विचारून दुरुस्ती करणे अधिनियम, २००६ अन्वये त्यांना अग्निशमन दलामार्फत नोटीस बजाविलेली आहे. तसेच एका मॉल विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत

- (६२) \* १२१३५ श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.सतिश चव्हाण, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मंत्रालयात विविध विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांची एक हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, उक्त रिक्त पदांमुळे मंत्रालयाचा कारभार प्रभारी अधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, मंत्रालयातील सर्व पदे भरणेबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
  - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मंत्रालयीन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदांबाबत दिनांक ०१.०९.२०१५ रोजीचे माहितीनुसार अधिकारी व कर्मचारी यांची १,०९३ पदे रिक्त होती, हे खरे आहे.
- (२) रिक्त पद पदोन्नतीने अथवा सरळसेवेने भरण्यात येते. दरम्यानच्या कालावधीत आवश्यकतेनुसार रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कार्यरत अधिकाऱ्यांना/कर्मचाऱ्यांना देऊन कामकाज पार पाडले जाते, हे खरे आहे.
  - (३) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कार्यवाही सुरु आहे. तसेच पदोन्नती कोट्यातील पदे भरण्यासाठी निवडसूची तयार करून रिक्ततेनुसार पदोन्नत्या देण्यात येत आहेत.
  - (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात राबविण्यात येणा-या स्मार्ट सिटी योजनेबाबत

- (६३) \* ११२५१ श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे, श्री.विक्रम काळे, श्रीमती स्मिता वाघ, श्री.ख्वाजा बेग, श्री.राजेंद्र जैन, श्री.संदिप

बाजोरिया, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे-पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद या दहा शहरांची निवड राज्य शासनाने केली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात ज्या शहरात स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येणार त्याबाबत कृती आराखडा आखून त्याच्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे-पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद या दहा शहरांची शिफारस राज्य शासनाने दि.३१ जुलै, २०१५ पूर्वी केंद्र शासनास केली आहे, हे खरे आहे.

(२) व (३) केंद्र शासनाने जाहिर केलेल्या राज्यातील १० संभाव्य स्मार्ट शहरांना राज्य सिटी चॅलेंज या केंद्रीय स्तरावरील स्पर्धने सहभागी होण्याच्या अनुषंगाने सदर शहरांमार्फत तयार करण्यात आलेले स्मार्ट सिटी प्रस्ताव विहित कालावधीत केंद्र शासनास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

-----  
**वडाळा (मुंबई) येथील अॅक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयात कुष्ठ रोग्यांना  
 हिनपणाची वागणूक देण्यात येत असल्याबाबत**

(६४) \* ११४१४ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडाळा (मुंबई) येथील अॅक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयात मागील काही वर्षांपासून कुष्ठ रोग्यांना अत्यंत हिनपणाची वागणूक देण्यात येत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी महाराष्ट्र कुष्ठ पीडीत संघटनेचे अध्यक्ष इतर मान्यवरांनी रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांना समजविण्याचा प्रयत्न केला असूनही सदरहू रुग्णालयात मनमानी चालूच आहे आणि त्याचा नाहक त्रास कुष्ठरोग्यांना होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही.

अॅक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयात आजमितीस ९५ ते १०० कुष्ठरोगमुक्त व्यक्ती सामाजिक कारणांमुळे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत.

समाजातील गैरसमजुतीमुळे वाळीत टाकलेल्या या कुष्ठरुग्णांना रुग्णालयात त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी मदत करण्यात येते.

अॅक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी येथे वास्तव्यास असलेल्या व बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या सर्व रुग्णांना सन्मानाने वागवतात व रुग्णालयातील कोणत्याही रुग्णांस कुठलाही नाहक त्रास होणार नाही याची नेहमीच काळजी घेतात.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यातील यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापण्याबाबत**

(६५) \* १२२२४ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर, श्री.ख्वाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर विचाराधीन बाबींवरील शासनाचा विचार पूर्ण झाला आहे काय,
- (३) असल्यास, त्यानुसार शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) होय,

(२) सदर बाबीवर शासनस्तरावर कार्यवाही चालू आहे.

(३) वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्यांवर विकास आयुक्त (असंघटीत कामगार) कार्यालयाने आपले अभिप्राय दि.२४/०७/२०१५ व दिनांक ०८/१०/२०१५ रोजी सादर केले असता वित्त विभागाने पुन्हा नव्याने काही मुद्दे उपस्थित केले असून त्या अनुषंगाने दि.०२/१२/२०१५ रोजीच्या पत्रान्वये अहवाल मागविण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**ज्ञानदिप विद्यालय, रुपीनगर, पुणे या शाळेतील लिपिकाने  
विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याबाबत**

(६६) \* ११४३७ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ज्ञानदिप विद्यालय, रुपीनगर, पुणे या शाळेतील लिपिकाने विद्यार्थीनीसोबत अशिल्ल चाळे करून तिचा विनयभंग केल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्या शाळेतील इतर मुलींनी सुध्दा शाळेतील लिपिक गैरवर्तन करतो, अशी तक्रार पुणे पोलीस स्टेशनमध्ये केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शाळेतील मुलींचे पालक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशनमधील अधिकारी श्रीमती.बोबडे व कर्मचारी शेख यांनी मारहाण केल्याचे आढळून आले व सदर प्रकरण दडपवून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(४) उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) नाही.

(३) नाही.

(४) आरोपी विरुद्ध निगडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५०४/२०१४ भा.दं.वि. कलम ३५४ (अ), (१) लहान मुलांचे लैंगिक शोषण अधिनियम २०१२ चे कलम ८, ६, ११(१), १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक २१.११.२०१४ रोजी अटक करण्यात आली असून त्याचेविरुद्ध दिनांक ०५.०२.२०१५ रोजी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**शिवडी (मुंबई) येथील हिरजी गोविंदजी चाळीच्या पुनर्विकासाबाबत**

(६७) \* १२००५ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिवडी (मुंबई) येथील ३२९१५.८१ चौ. मीटर परिसरातील हिरजी गोविंदजी चाळ येथे दोन व एक मजली चाळी असून त्यात पागडी पध्दतीचे घरे आहेत. या चाळीस १९ वर्षापूर्वी म्हाडाने पुनर्विकासासाठी परवानगी दिल्यानंतरही म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने या चाळीच्या पुनर्विकासाचे मेसर्स.एम.बी. डेव्हलपमेंट यांच्याकडून करण्यात येणारे काम गत १९ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त चाळीकरीता नव्याने पुनर्विकास प्रक्रीया राबवावी अशी मागणी रहिवाश्यांकडून होत असतांनाही याप्रकरणी कोणतीही कार्यवाही न होण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला व त्यानुसार रहिवाश्यांच्या मागणीवर शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) होय, हे खरे आहे.

भूकर पाहणी क्र.१६१ व १/१६१, परेल शिवडी विभाग, ठोकरशी जिवराज रोड, मुंबई येथील हिरजी गोविंदजी चाळ क्र. १, २, ३ व ४ या उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासास म्हाडाद्वारे दिनांक २१.१२.१९९६ रोजी विकासकास प्रथमतः ना हरकत प्रमाणपत्रान्वये परवानगी देण्यात आली आहे. ना हरकत प्रमाणपत्रातील काही अटीच्या संदर्भात याचिका, विकास नियंत्रण नियमावलीतील झालेल्या बदलांच्या अनुषंगाने सुधारीत ना हरकत प्रमाणपत्र व बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून त्या अनुषंगाने सुधारीत परवानगी घेणे, रहिवाशांचा विरोध या कारणामुळे पुनर्विकासास विलंब झाला आहे.



(२) व (३) प्रश्न पुनर्विकासास असणारा आक्षेप व तक्रारीच्या अनुषंगाने विकासक व रहिवाशी यांची संयुक्त बैठक होऊन पुनर्विकासाचे काम पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याबाबत विकासकाने दिनांक १९.०८.२०१४ रोजी हमीपत्र दिलेले आहे व रहिवाश्यांसमवेत सुधारीत करार करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबईच्या के.ई.एम. व सायन रुग्णालयात रुग्णांना योग्य  
 आरोग्य सेवा मिळत नसल्याबाबत**

(६८) \* ११७५४ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान  
 दुर्गाणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गरीब व मध्यम वर्गीय रुग्णांचा आधार असलेल्या मुंबईतील केईएम रुग्णालयामधील हृदयरोग विभाग, न्युरोसर्जरी विभाग माहे जुलै, २०१५ पासून बंद असल्याने तसेच एमआरआय मशीनही वारंवार बंद स्थितीत असल्याने संपूर्ण राज्यातून येणाऱ्या गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच सायन रुग्णालयामधील ऑपरेशन थिएटरही बंद असल्याने हृदयावरील ऑपरेशनही थांबले असून या दोन्ही रुग्णालयामध्ये उपचारांसाठी येणाऱ्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी जावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) राज्यातून येणाऱ्या गोरगरीब हृदयरोग तसेच इतर रुग्णांची गैरसोय दूर करून सदरहू रुग्णांना विनाविलंब चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, सदरहू रुग्णालयातील हृदयरोग विभाग, न्युरोसर्जरी विभाग बंद असण्याचे सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयातील हृदयरोग व न्युरोसर्जरी विभाग बंद नव्हते. तथापि हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र विभागातील ऑपरेशन थियेटर्स डागडुजीच्या कामासाठी दिनांक ०७.०९.२०१५ ते २२.०९.२०१५ पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. तसेच न्युरोसर्जरी विभागातील ऑपरेशन थियेटर्स एसी प्लांट नुतनीकरणाच्या कामाकरीता दिनांक ०६.०९.२०१५ ते २९.०९.२०१५ पर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील हृदयरोग चिकित्साशास्त्र विभाग एप्रिल २०१५ ते १५ ऑक्टोबर २०१५ पर्यंत दुरुस्ती व नुतनीकरण या कारणासाठी बंद ठेवण्यात आले होते. तसेच या रुग्णालयातील न्युरोसर्जरी विभाग कधीही बंद नव्हता.

ज्या रुग्णांवर नियमित शस्त्रक्रिया करावयाची होती, त्यांना पुढील तारखा देऊन केईएम व लोकमान्य टिळक रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्याची सोय करण्यात आली होती.

तसेच सदर कालावधीत ऑपरेशन थिएटर बंद असल्यामुळे रुग्णांना आवश्यकतेनुसार नायर रुग्णालयामध्ये पाठविण्याची सोय करण्यात आली होती.

के.ई.एम. रुग्णालयातील हृदयरोग शल्यचिकित्सा विभागातील ऑपरेशन थिएटर्स दिनांक २३.०९.२०१५ पासून सुरु करण्यात आले आहेत. तसेच सदर रुग्णालयातील न्युरोसर्जरी ऑपरेशन थिएटर्स दिनांक ३०.०९.२०१५ पासून सुरु करण्यात आले आहेत.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र विभाग दिनांक १५.१०.२०१५ पासून सुरु करण्यात आला आहे.

(३) मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयातील हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र विभागातील ऑपरेशन थिएटर्स डागडुजीच्या कामासाठी तसेच न्युरोसर्जरी ऑपरेशन थिएटर्स एसी प्लान्ट नुतनीकरणाच्या कामाकरीता बंद ठेवण्यात आले होते.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील हृदयरोग चिकित्साशास्त्र विभाग दुरुस्ती व नुतनीकरण या कारणासाठी बंद होता.

#### कोल्हापूर व पुणे येथे मा.उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याबाबत

(६९) \* १९९६६ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, श्री.जयंत पाटील, श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी कोल्हापूर येथील जिल्हा बार असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, वाढते नागरीकरण निर्माण होणा-या कायदेविषयक समस्या विचार करता पुण्यात अग्रक्रमाने उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्र्यांकडे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोल्हापूर व पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरहू निर्णय केव्हा घेण्यात आला आहे व या निर्णयानुसार मा.मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रस्तावावर कोणता निर्णय घेण्यात आला,

(६) अद्याप, शासनाच्या निर्णयानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय,

(२) अशा प्रकारचे निवेदन आढळून आले नाही.

(३) व (४) सद्यस्थितीत नवीन खंडपीठासाठी विविध स्तरातून होणाऱ्या मागणीस अनुसरून ती तपासून अहवाल सादर करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मा.मुख्य न्यायमूर्तींनी तीन न्यायमूर्तींची समिती गठीत केली आहे. सदरहू मागणी या समितीच्या विचाराधीन आहे. सदर समितीचा अहवाल अद्यापी अप्राप्त आहे. राज्यात उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्यास बराचसा कालावधी लागू शकतो, ही बाब विचारात घेवून प्रलंबीत खटल्यांची संख्या, मुंबई शहरापासूनचे अंतर व लोकसंख्या या निकषांवर कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्यास मान्यता देण्यात यावी तसेच पुणे येथेही मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा अशी शिफारस करण्याबाबतचा निर्णय दि.१२/०५/२०१५ रोजी घेण्यात आला आहे. हि शिफारस मा.मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांना दि.१७/७/२०१५ रोजीच्या शासन पत्रान्वये करण्यात आली आहे.

(५) अद्यापी निर्णय झालेला नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**औरंगाबाद येथील हडको परिसरात राहणाऱ्या तरुणीवर चार  
 नराधमांनी बलात्कार केल्याची घटना**

(७०) \* १३५६० श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथील हडको परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना दिनांक २७ ऑगस्ट २०१५ रोजी वा त्यासुमारास घडली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त घटनेची शासनामार्फत चौकशी केली आहे काय,  
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सामुहिक बलात्कार करणाऱ्या नराधमावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) होय.

(३) सामुहिक बलात्कार करणाऱ्या ४ आरोपीतांविरुद्ध पो.स्टे. चिकलठाणा गुरनं १८४/२०१५ कलम ३७६ (ड), ३२३, ५०४, ५०६, १०९, ११४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील सर्व आरोपीतांना दिनांक ३०.०८.२०१५ व दिनांक ३१.०८.२०१५ रोजी अटक करण्यात येवून त्यांची पोलीस कस्टडी घेवून न्यायालयीन पोलीस कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करून मा. न्यायालयात दोषारोप पत्र क्र.११६/२०१५ दिनांक २१.११.२०१५ अन्वये सादर करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई येथील स्वामी विवेकानंद एस.आर.ए.सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.च्या विकासकाला बेकायदेशीररित्या इरादापत्र व आय.ओ.ए.प्रमाणपत्र दिल्याबाबत

(७१) \* १११५३ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर : तारांकित प्रश्न क्रमांक ३४७० ला दिनांक २५ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील स्वामी विवेकानंद एस.आर.ए.सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. विवेकानंद नगर, वाकोला ब्रिज, सांताक्रुझ च्या मे.जेमिनी डेव्हलपर्स या विकासकाला प्रकल्पामध्ये बेकायदेशीररित्या इरादापत्र व आय.ओ.ए.प्रमाणपत्र दिल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्पामध्ये ७०% सभासदांची संमती नसतानाही निवड करणेबाबतचा ठराव घेणे, परिशिष्ट-२ रद्द करणेबाबत अप्पर जिल्हाधिकारी, मुंबई यांनी पत्र दिलेले असतानाही एस.आर.ए.अधिका-यांकडून विकासकास चुकीच्या पद्धतीने मदत करून निवड करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करून प्रकल्प अंमलबजावणी स्थगिती देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, तक्रारीनुसार दोषींवर काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) अशा आशयाचे मा. लोकप्रतिनिधींचे शासनास उद्देशून लिहिलेले दिनांक ४.९.२०१५ चे निवेदन प्राप्त झाले आहे. तसेच, या झोपडपट्टी पुनर्वसन योजने संदर्भातील दुसरे निवेदन दिनांक १३.१०.२०१५ रोजी प्राप्त झाले आहे.

(२) कोले कल्याण, सांताक्रुझ येथील न.भू.क्र. ८८, ८९, ९० या मिळकतीवरील झोपडीधारकांनी सन २००३ मध्ये स्वामी विवेकानंद सह. गृह. संस्था स्थापन करून बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम ३३ (१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याबाबत विकासक मे.जेमिनी डेव्हलपर्स यांचे बरोबर दि. ३.८.२००३ रोजी विकास करारनामा केलेला आहे. त्यानुसार विकासकाने दि. १९.५.२००४ रोजी योजनेचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास सादर केला होता. या योजनेबाबत अप्पर जिल्हाधिकारी, (अति./निष्का.)पश्चिम उपनगर दि. १६.३.२००४ अन्वये प्रमाणित केलेल्या परि.२ नुसार १४६ पात्र झोपडीधारकांपैकी १०५ झोपडीधारकांनी संयुक्त लेखी संमती दिल्यानुसार प्राधिकरणाने या योजनेस दि. १६.१.२००६ रोजी आशय पत्र दिलेले आहे.

अप्पर जिल्हाधिकारी, (अति./निष्का.) पश्चिम उपनगर यांनी दि. २६.१०.२००६ अन्वये सदर योजनेचे परि.२ रद्द करावे असे कळविण्यापूर्वीच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने योजनेला आशयपत्र दिल्याचे दिसून येते.

(३) होय.

(४) मा. लोकप्रतिनिधींच्या उक्त दि. ०४.०९.२०१५ च्या निवेदनास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडून शासन पत्र दि. ०५.१०.२०१५ च्या पत्रान्वये अहवाल मागविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या सह.गृह. संस्थेने योजनेचे विकासक बदलण्यासंदर्भात केलेल्या तक्रारीनुसार दि.३.४.२०१५ रोजी गुप्त मतदान घेऊन विकासक बदलण्याची संस्थेची विनंती मु.का.अ.झो.पु.प्रा.यांनी दि. २०.८.२०१५ च्या आदेशान्वये अमान्य केली आहे. याप्रकरणी मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत उच्चस्तरीय समितीकडे संबंधितांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचे आदेशाविरुद्ध अपील क्र. ९/२०१५ दाखल केलेले आहे. या अपिलावरील निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या प्रस्तावित विस्तारीत रेल्वे स्थानकास मनोरुग्णालयाच्या ताब्यातील जागा उपलब्ध करून देण्याबाबत**

(७२) \* ११८९५ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या प्रस्तावित विस्तारीत ठाणे स्थानकास मनोरुग्णालयाच्या ताब्यातील ३१ हेक्टर पैकी ६ हेक्टर जागा लागणार असल्याच्या प्राथमिक अहवाल ठाणे महानगरपालिकेने नेमलेल्या सल्लागाराने दिनांक २४ मार्च, २०१५ रोजी वा त्या दरम्यान दिला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच त्याबाबतचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेकडून सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आल्यास, त्याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री, यांनी दिनांक २३ मार्च, २०१५ रोजी वा त्या दरम्यान घोषित केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) त्याचप्रमाणे ठाणे येथील प्रवासी गर्दीचा ताण कमी होण्यासाठी मा.पालकमंत्री ठाणे जिल्हा यांनी दिनांक ६ सप्टेंबर, २०१५ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांचे उपस्थित आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमात विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानकासाठी ठाणे मनोरुग्णालयाचे ताब्यातील १० एकर जागा शासनाने द्यावी अशी मागणी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विस्तारीत ठाणे स्थानकास जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे व त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) अंशतः खरे आहे.

सादर प्रकरणी मा. मंत्री, सा.बां. (सा.उ.) व मा.आरोग्य मंत्री यांचे दरम्यान दिनांक १५.१२.२०१४ रोजी झालेल्या बैठकी दरम्यान मध्य रेल्वे मार्फत मंजुरीप्राप्त अभियांत्रिकी नकाशा नुसार या प्रकरणी सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर उचित निर्णय घेण्यात येईल असे मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी सांगितले आहे.

(३) मा.मुख्यमंत्री महोदयांकडे अशी लेखी मागणी केल्याचे निदर्शनास येत नाही.

(४) सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेमार्फत प्रस्तावित विस्तारीत ठाणे स्थानकासाठीचे चार पर्यायी अभियांत्रिकी नकाशे मध्य रेल्वेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.

सदरच्या पर्यायी नकाशांपैकी ज्या अभियांत्रिकी नकाशास मध्य रेल्वेची प्राथमिक मंजूरी प्राप्त होईल त्यानुसार ठाणे मनोरुग्णालयाच्या ताब्यातील जमीन मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करणेत येईल.

-----

**पुणे वडगाव बुद्रुक येथे मुठा नदीच्या नदीपात्राजवळील  
अनधिकृत बांधकामाबाबत**

**(७३) \* १२६४१ अॅड.जयदेव गायकवाड :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे वडगाव बुद्रुक येथे मुठा नदीच्या पात्रात विठ्ठलवाडी ते वारजे रस्त्यावर उभारलेल्या इमारतीच्या विरोधात हरित लवादाने सहा महिन्यापूर्वी निकाल देताना हा भाग पूर रेषेत (ब्ल्यू लाईन) येत असून तो काढून टाकण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेला दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे महापालिकेसह अन्य कुठल्याही सरकारी यंत्रणेला नदीपात्रात कोणतेही काम करताना पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच, यापुढे नदीपात्राजवळ बांधकामे होवू नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) मा.हरित लवाद यांनी अर्ज क्र. २/२०१३ व ५२/ २०१४ मध्ये मुठा नदीच्या पात्रालगत विठ्ठलमंदीर ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पर्यंत पूर रेषेत (ब्ल्यू लाईन) येणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेबाबत आदेश दिले आहेत.

(२) होय.

(३) मुठा नदी पात्रालगतच्या जागेवर व विकास आराखड्यावर पूर रेषेच्या आखणीचे काम सुरु आहे. सदर काम झाल्यानंतर प्रत्यक्ष पूर रेषेत येणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेचे प्रस्तावित आहे.

तसेच विठ्ठलमंदीर ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ दरम्यान मुठा पात्रालगत पूर रेषेमधील २४ मिटर डी. पी. रस्त्यामध्ये येणाऱ्या सोसायटीला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दिलेल्या नोटीशी विरुद्ध अर्जदाराने मा.जिल्हा न्यायालयात केलेल्या अपीलाने मा.न्यायालयाने "जैसे थे" चे आदेश दिले आहेत.

सदर अपिलावर मा.न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे पुणे महानगरपालिकेकडून प्रस्तावित आहे.

(४) पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांचे मार्फत अनधिकृत बांधकामधाराकांना नोटीस देऊन पुणे महानगरपालिकेमार्फत कार्यवाही करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबई उच्च न्यायालय तसेच अन्य खंडपीठातील  
 अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत**

(७४) \* १३०४२ श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद, नागपूर खंडपीठात केसेस प्रलंबित राहण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने माहे जून, २०१५ पर्यंत ३ लाख ७६ हजार ६०४ केसेस प्रलंबित आहेत, तसेच न्यायालयीन अधिकाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, न्यायालयीन कामकाज सुरळीत चालण्यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ पुरविण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मुंबई उच्च न्यायालय मुख्यपीठ तसेच औरंगाबाद व नागपूर खंडपीठात माहे जून २०१५ पर्यंत ३ लाख ७६ हजार ६०४ केसेस प्रलंबित आहेत, हे खरे आहे. उच्च न्यायालयातील काही पदे रिक्त आहेत, तथापि उच्च न्यायालयातील न्यायमुर्तीची नियुक्ती ही बाब केंद्रशासनाच्या अखत्यारीत आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमुर्तीची संख्या ७५ वरून ९४ इतकी वाढविण्याचा निर्णय १ एप्रिल २०१५ रोजी केंद्रशासनाने घेतला आहे. त्यास अनुसरून नव्याने नियुक्त होणाऱ्या न्यायमुर्तीसाठी सहायक कर्मचारी, वाहने, कोर्ट हॉल्स, दालने, इ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, तसेच न्यायालयीन कामकाज सुरळीत चालण्यासाठी उच्च न्यायालयाचे संपुर्ण संगणकीकरण करून सेंट्रलाईज्ड ई-फाइल सिस्टीम, केस डिस्प्ले सिस्टीम, इ-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याशिवाय उच्च न्यायालय प्रशासनाने वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे विविध प्रकारच्या सुविधा शासनामार्फत पुरविण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----



**पुणे शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्याबाबत**

**(७५) \* ११५२२ श्रीमती दिप्ती चवधरी :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरात विविध मोबाईल कंपनीद्वारे अनेक अनधिकृत टॉवर्स उभारण्यात आल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुणे शहरात किती मोबाईल टॉवर्स अधिकृत आहेत व किती अनधिकृत आहेत याची माहिती महानगरपालिकेकडे वा शासनाकडे आहे काय,
- (३) असल्यास, अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, पुणे महानगरपालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार पुणे शहरात २३०२ मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे.

(२) होय, पुणे शहरात एकूण २४५४ मोबाईल टॉवर असून त्यापैकी १५२ मोबाईल टॉवर अधिकृत आहेत, तर २३०२ अनधिकृत आहेत.

(३) व (४) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६० (१) व २६० (२) अन्वये नोटीसा देण्यात येतात. तसेच अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम प्रत्यक्ष चालू असताना आढल्यास त्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४७८ (१) अन्वये नोटीस देऊन निष्कासनाची कारवाई करण्यात येते.

आजतागायत २९ अनधिकृत मोबाईल टॉवर निष्कासित करणेत आलेले आहेत.

मात्र, मोबाईल टॉवर नियमावली संदर्भात मा.उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका क्र. २०४३/ २०१४ व क्र. २०४७/ २०१४ मधील मनाई आदेशामुळे अनधिकृत टॉवरवर कारवाई करणे शक्य होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

-----

**नगरपंचायत मूल (जि.चंद्रपूर) क्षेत्रातील जागेच्या गुंठेवारीला  
बेकायदेशीर परवानगी दिल्याबाबत**

**(७६) \* १३८७६ श्रीमती शोभाताई फडणवीस :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नगर पंचायत मूल (जि.चंद्रपूर) क्षेत्रात आदिवासीची जागा, पट्ट्यात मिळालेल्या जागा, शासकिय जागा अवैधरित्या सन २००५ ते २०१२ या कालावधीत गुंठेवारीला बेकायदेशीर परवानगी दिल्या गेल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गुंठेवारी प्रकरणाची चौकशी करण्याबाबत लोकप्रतिनिधीनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना दिनांक १ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास निवेदन देवूनही कार्यवाही झाली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.

(२) जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी व्दिसदस्यीय चौकशी समिती गठित केली होती.

(३) जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी शासनास सादर केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाबाबत त्यांचे सुस्पष्ट अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

(४) जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे अभिप्राय प्राप्त झाल्यावर त्याआधारे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नागपूर शहरातील रहिवाशांकडील खासगी विहिरींचा निःशुल्क  
नियमबाह्य उपसा होत असल्याबाबत**

**(७७) \* १११८७ श्री.राजेंद्र मुळक, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त,  
श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, प्रा.जोगेन्द्र कवाडे :**  
सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील रहिवाशांकडील खासगी विहिरींचा निःशुल्क नियमबाह्य उपसा होत असल्याने महापालिकेला जवळपास १५ लाख रुपयांचा भूदंड सोसावा लागत असल्याचे दिनांक २३ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खासगी विहिरींना रु. ५०० शुल्क असताना, निःशुल्क व नियमबाह्य उपसा करणा-या संबंधितांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही.

(२) सार्वजनिक गटार लाईनचे पाण्याने अथवा अतिवृष्टिमुळे बाजूबाजूचे रस्त्यावरील पाणी विहिरीत गेल्याने खाजगी विहिरी दूषित होत असतात. अश्याच प्रकरणात खाजगी विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा निःशुल्क करण्यात येतो.

अशा प्रकरणात कार्यप्रणाली निश्चीत करण्यात आली असून खाजगी विहिरीची निःशुल्क उपसा करण्यासंबंधी नागपूर महानगरपालिका स्थायी समिती ठराव क्र.३६४ दि. ६/१२/२०१४ अन्वये मान्यता दिलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर सुधार प्रन्यासने महानगर प्रारूप विकास आराखडा तयार केल्याबाबत

(७८) \* १२३११ श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर महानगरक्षेत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील ९ तहसिलमधील ७७१ गावांचा समावेश करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या क्षेत्राचा नियोजन पध्दतीने विकास करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने महानगर प्रारूप विकास आराखडा तयार केला असून या आराखड्यास हजारो आक्षेप दाखल करण्यात आलेले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विकास आराखड्यातील आरक्षणामुळे ७२० गावातील सुमारे २ लाख घरे व १० लाख भूखंड अनियमित होणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, येथील नागरिकांचा विकास आराखड्यास होत असलेला विरोध लक्षात घेता हा विकास आराखडा रद्द करणेबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) नागपूर महानगर क्षेत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील ९ तहसिल मधील एकूण ७२१ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

(२) नागपूर सुधार प्रन्यासने उपरोक्त कार्यक्षेत्रासाठीचा विकास आराखडा तयार करून त्यासंबंधी, जनतेकडून सूचना / हरकती मागविण्यासाठीची, नोटीस कलम २६ अन्वये दिनांक १९ ते २५.०२.२०१५ रोजीच्या राजपत्रात प्रसिध्द केली आहे. त्यानुसार प्रसिध्द केलेल्या प्रारूप विकास योजनेवर एकूण ६५३७ हरकती / सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

(३) हे खरे नाही.

(४) नागरिकांकडून प्राप्त झालेल्या ६५३७ हरकती / सुचनांवर सुनावणीसाठी नियोजन समितीचे गठण केलेले आहे. उक्त हरकती/ सुचनांवर नियोजन समिती गुणवत्ता पूर्वक तसेच नियोजनाच्या दृष्टीने विचार करित आहे. त्यानंतर नागपूर सुधार प्रन्यास सदरची प्रारूप विकास योजना शासनाकडे कलम ३० अन्वये मंजूरीसाठी सादर करणार आहे. त्यावर शासन विहित कालावधीत योग्य तो निर्णय घेवून अंतिम मंजूरी प्रदान करेल.

-----  
**ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरामध्ये मच्छीमार व समुद्र सुरक्षा करणारे  
जवान यांच्या वादातून एक मच्छीमार जबर जखमी झाल्याबाबत**

(७९) \* ११६६५ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : तारांकित प्रश्न क्रमांक ६९९० ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरामध्ये पेट्रोलिंग स्पीड बोटीमधील मच्छीमार व समुद्र सुरक्षा करणारे जवान यांच्या वादातून दिनांक १७ मे, २०१५ रोजी एक मच्छीमार जबर जखमी झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जबर जखमी झालेल्या मच्छीमाराला मदत करण्याबाबत व त्या ठिकाणी होणारे वाद मिटविण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाने आश्वासन दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे भविष्यात अनेक वादांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) सदरबाबत अभिलेखी कोणताही प्रस्ताव / आश्वासन प्राप्त झालेला नाही.

(३) प्रस्तुत प्रकरणी बंदर परिमंडळातर्गत यलोगेट पोलीस ठाणे येथे नौदलाच्या स्पीड बोटीवरील एकूण ०५ जवानांविरुद्ध गु.र.क्र.१७/१५ भादंवि ३०७, ३३६, ३२३, ४२७, ५०४, ५०६ व ३४ कलम सह ३,२५ भा.ह.का. व ३७ (अ) म.पो.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबई व उपनगरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एकापेक्षा  
 अनेक घरे मोफत घेणा-यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत**

(८०) \* १११३९ अॅड.अनिल परब : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई व उपनगरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) एकापेक्षा अनेक घरे मोफत घेतलेल्या लाभार्थींची माहिती डेटा सेंटरमध्ये एकत्रितरित्या जमविण्यास शासनाने सुरुवात केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एकापेक्षा अनेक घरे मोफत घेणा-याची किती प्रकरणे माहे सप्टेंबर, २०१५ अखेरपर्यंत निदर्शनास आले आहेत व त्यांचेविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) मुंबई व उपनगरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून घरे घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून ती माहिती एकत्रितरित्या डाटा सेंटरमध्ये ठेवण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया दिनांक १५.०९.२०१५ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या स्तरावर सुरु करण्यात आली आहे.

(२) सर्वेक्षणाचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकेल.

-----  
**विदर्भात बदली होऊनही कामावर रुजू न झालेल्या  
 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत**

(८१) \* १४१४९ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ज्या अधिकाऱ्यांची विदर्भात बदली होऊनही ते रुजू होत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने २४ तासांच्या आत निलंबित करणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर आदेशाचा शासन निर्णय जारी करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) शासन आदेशाचे पालन करणे हे शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम १९७९ मधील तरतूदींचा भंग केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील नियमानुसार ते शिस्तभंग कारवाईस पात्र ठरतात. त्यानुसार जे अधिकारी/ कर्मचारी त्यांची बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी ते हजर झाले नाही, त्यांच्या विरुद्ध शासन आदेशाचे पालन केले नाही म्हणून काही विभागांकडून शिस्तभंगाची/ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही

-----

**श्री.तुळजाभवानी मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या गेल्या अनेक वर्षातील कोट्यवधी रूपयांच्या गैरकारभाराबाबत**

- (८२) \* ११८८० श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) श्री.तुळजाभवानी मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या गेल्या अनेक वर्षातील कोट्यवधी रूपयांच्या गैरकारभार, मौल्यवान दागिन्यांचा अपहार पुजारी मंडळाने उघडकीस आणला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, तदनुसार या प्रकरणी काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) धर्मादाय सह आयुक्त, लातूर यांच्याकडे पुजारी मंडळाने दानपेटी लिलाव संदर्भात अर्ज दाखल केला होता. अर्जानुसार झालेल्या दिनांक २०.४.२०१० च्या आदेशान्वये २००९ पूर्वीच्या २० वर्षांच्या काळात सिंहासन दानपेटीमधील अफरातफरीसंदर्भात जिल्हाधिकारी यांना अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिनांक २५.०४.२०१० च्या पत्रान्वये चौकशी नेमण्याची विनंती शासनास केली होती.

- (२) शासनाकडून सी.आय.डी. चौकशी सुरु करण्यात आली आहे.  
 (३) सी.आय.डी.चौकशी चालू असून चौकशी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी सी.आय.डी कडून पत्रव्यवहार चालू आहे.  
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांना लाचलुचपत  
प्रतिबंधक विभागाने अटक केल्याबाबत**

(८३) \* १४०४० श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी श्री.रामचंद्र बापू पवार यांना ३५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दिनांक ५ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास अटक केली, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, त्यांच्या घरावर व कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये किती कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे तसेच या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे काय,  
 (३) असल्यास, त्यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) होय. या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी, मालेगाव श्री. रामचंद्र पवार यांनी खाजगी व्यक्ती श्री. दिनेशभाई पटेल यांचेमार्फतीने रु. ३५,००,०००/- इतकी लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याने त्यांना दिनांक ०६.०८.२०१५ रोजी अटक करण्यात आली होती.

(२), (३) व (४) या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी, मालेगाव श्री.रामचंद्र पवार व खाजगी व्यक्ती श्री.दिनेशभाई पटेल यांचेविरूद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गु.र.क्र.३१३६/२०१५ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ कलम ७, ८, १२, १३(१)(ड), १३(२) व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे. तसेच सदर गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांचे मालमत्तेची चौकशी सुरु आहे.

-----

**शेंद्रा (जि.औरंगाबाद) औद्योगिक वसाहतीतील रॅडिको एनव्ही डिस्टिलरी या  
कंपनीत कर्मचाऱ्याचा हात यंत्रात गेल्याने झालेला मृत्यू**

(८४) \* ११५६३ श्री.सुभाष झांबड, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शेंद्रा (जि.औरंगाबाद) औद्योगिक वसाहतीतील रॅडिको एनव्ही डिस्टिलरी या

कंपनीत भुसा वाहून नेणाऱ्या बाळू रामकिसन जयकर या कर्मचाऱ्याचा हात यंत्रात अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील कंपनीत काम करणाऱ्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटूंबास कोणत्या स्वरूपाची आर्थिक मदत करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज महाराष्ट्र लि. (डी-१९२ ते १९५, एम.आय.डी.सी., शेंद्रा, औरंगाबाद) या कारखान्यात दिनांक ०७.०९.२०१५ रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास श्री.बाळू जयकिसन जयकर या कामगाराचा बगास वाहून नेणाऱ्या कन्व्हेअर बेल्टमध्ये हात अडकल्याने गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे, हे खरे आहे.

(२) मृत कामगाराच्या वारसदारास नुकसानभरपाई मिळण्यासाठी मा.आयुक्त, श्रमिक नुकसानभरपाई यांच्याकडे जमा करण्यासाठी कारखान्याच्या भोगवटादारास सूचना दिल्या आहेत. मृत कामगाराच्या वारसदारास कारखान्याच्या व्यवस्थापनाने रक्कम रुपये ५,००,०००/- सानुग्रह अनुदान म्हणून दिली आहे. तसेच मृत कामगाराच्या वारसास नोकरी देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**उजळाईवाडी (ता.करवीर, जि.कोल्हापूर) येथील सहाय्यक नगररचना अधिकाऱ्यास  
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याबाबत**

(८५) \* ११५०७ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर,  
**प्रा.जोगेन्द्र कवाडे :** सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील  
काय :-

(१) करवीर (जि.कोल्हापूर) तालुक्यातील उजळाईवाडी येथील खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर मालकाचे नाव लावण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) होय.

(२) व (३) उजळाईवाडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथील रि.स.नं. १६६/ब मधील ४४४२.३८ चौ.मीटर एवढ्या लिलावात घेतलेल्या जमिनीची ७/१२ अभिलेखात नोंद घेण्याची शिफारस करण्यासाठी तक्रारदार श्री.राजेंद्र देसाई यांचेकडे रु. १०,००,०००/- एवढ्या लाच रकमेची दोन टप्प्यात मागणी करुन दि. ०२.०९.२०१५ रोजी आरोपी लोकसेवक श्री.समिर जगताप, सहायक नगर रचनाकार यांनी रु. २,००,०००/- एवढी रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचेविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाणे येथे भाग-६, गु.र.क्र.१०३/२०१५ लाचलुपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ कलम ७, १३(१)(ड) व १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे. आरोपी लोकसेवक यास संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २२.०९.२०१५ च्या आदेशान्वये शासन सेवेतून निलंबित केले आहे.

-----

**वरळी कोळीवाड्यातील सुमारे साडेचार एकरचा भूखंड हा झोपडपट्टी म्हणून पुनर्वसन प्राधिकरणाने घोषित करण्याबाबत**

(८६) \* १३७२२ श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वरळी कोळीवाड्यातील सुमारे साडेचार एकरचा भूखंड हा झोपडपट्टी म्हणून पुनर्वसन प्राधिकरणाने नुकताच घोषित केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या या निर्णयाला पालिकेच्या जी-दक्षिण विभागाने विरोध केला आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत हा परिसर झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याबाबत तेथील रहिवाश्यांनी तशी मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने काय निर्णय घेतला आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) हे खरे नाही.

तथापि, व्हिलेज वरळी कोळीवाडा, मुंबई शहर येथील न.भू.क्र. २२४ (पै), २३६, २४६, २४७, २४८ व इतर भूकर क्रमांकाचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि. व पु.) अधिनियम १९७१ च्या कलम ३सी अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी संबंधितांकडून हरकती व सुचना मागविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दि. ०३.१०.२०१५ रोजी प्रत्यक्ष जागेवर व वर्तमानपत्रामध्ये जाहिर सुचना प्रसिध्द केली आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेने दि. २४.०३.२०१५ व दि. १२.१०.२०१५ च्या पत्रान्वये सदर भूखंड झोपडपट्टी म्हणून घोषित करू नये, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास कळविले आहे.

(३) नियोजित वारसलेन एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दि. १९.०१.२०१५ रोजी प्राप्त पत्रान्वये वरळी येथील न.भू.क्र. २२४ (पै), २३६, २४६, २४७, २४८ चे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व पु.) अधिनियम १९७१ च्या कलम ३ सी अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे.

(४) या संदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून अहवाल मागविण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

### महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या व्यवस्थापनाबाबत

(८७) \* ११६२७ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन

सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने शैक्षणिक अर्हता आणि कामाचा अनुभव याविषयी दिलेली माहिती असत्य व असंभवनीय असल्याचे सहजपणे लक्षात येण्यासारखे असूनही त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका अपात्र उमेदवाराची निवड केली आणि त्यानुसार त्यास शासकीय नोकरीही मिळाली, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणपुढील (मॅट) एका प्रकरणात उघड झाली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशी अंती एमपीएससी च्या व्यवस्थापनेबाबतची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत या बाबत अपात्र निवड करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) भाषा अधिकारी (हिंदी), भाषा संचालनालय, गट-ब या पदावरील (अमागास-१) (जाहिरातीचा दिनांक ८.९.२०११) श्री.गवई यांच्या नियुक्ती संदर्भात श्री.पोवार यांनी शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासंदर्भात आक्षेप घेऊन मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे मूळ अर्ज क्र. ६८०/२०१३ दाखल केला. सदर प्रकरणी मा.न्यायाधिकरणाने दिनांक १७.८.२०१५ च्या निर्णयान्वये "श्री.गवई यांच्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या

प्रमाणपत्रासंदर्भात काही निरीक्षण नोंदवून सदर पदासाठी श्री.पोवार पात्र ठरत असतील तर त्यांना ३ महिन्यात नेमणूक देण्यात यावी” असे आदेश दिले. तथापि, श्री.पोवार यांना मुलाखतीमध्ये किमान आवश्यक असलेल्या ४१ गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे त्यांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली नाही. मा.न्यायाधिकरणाच्या उक्त निर्णयातील निरीक्षणाच्या अनुषंगाने मराठी भाषा विभागाने उमेदवाराच्या शैक्षणिक व अनुभवाच्या अर्हतेसंबंधात संबंधित विद्यापीठ तसेच संस्थांकडून शहानिशा केली असून श्री.गवई यांची नियुक्तीची केलेली कार्यवाही योग्य होती, असे निदर्शनास आले आहे. सदरहू बाब मा.न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणण्याचे मुख्य सादकर्ता अधिकारी, मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांना विनंती करण्यात आली आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखेवर  
पडलेल्या दरोड्याच्या घटनांच्या तपासाबाबत

(८८) \* १२६८० डॉ.अपूर्व हिरे, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निमगांव (ता.मालेगांव, जि.नाशिक) येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दिनांक १४ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून १३ लाख ५१ हजार ८७६ रुपयांची धाडसी चोरी केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) तसेच, दिनांक २५ ऑगस्ट २०१५ रोजी वा त्यासुमारास, मु.पो.रानवड, ता.जि.नाशिक येथील गौतम नगरात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर दरोडा टाकून, दराडेखोरांनी ७५ पैकी ४४ लॉकर तोडून त्यातील शेकडो तोळे सोने, मौल्यवान वस्तू तसेच रोख रक्कम पळवून नेल्याची घटना घडली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्रामीण भागातील सात शाखांवर धाडसी दरोडा व रोकड लांबविण्याच्या प्रकारातून दरोडेखोरांनी तब्बल रुपये १ कोटी ८ लाख २४ हजार रुपयांची लुट केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी पोलिसांनी तपास केला आहे काय, तसेच दरोडेखोर/चोरट्यांना अटक करण्यात येऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे काय,

(५) नाशिक जिल्ह्यात विविध बँक व वित्तीय संस्थांवर धाडसी चोरी, रक्कम लुटीचे वाढते प्रकार पाहता, पोलीसांकडून कोणती विशेष खबरदारीची उपाययोजना करण्यात येत आहे वा येणार आहे,

(६) नसल्यास, तपासाकामी होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत व सदरील तपास केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) होय,

प्रकरणी मालेगांव तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २५२/२०१५ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) होय,

प्रकरणी पिंपळगांव बसवंत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११५/२०१५ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(३) सन २०१५ मध्ये नमूद बँकेच्या जळगांव, नेऊर शाखेत दिनांक ०६/१०.२०१५ रोजी १७,२४,७६०/- ची घरफोडी, निमोण शाखेत दिनांक १०/०७/२०१५ रोजी रु. १९,३८,६९६/- ची घरफोडी, रायपूर शाखेत दिनांक १०/०७/२०१५ रोजी घरफोडीचा प्रयत्न करणे, निमगांव शाखेत दिनांक १२/०९/२०१५ रोजी रु. १३,५१,८७६/- ची घरफोडी, रानवड शाखेत दिनांक २५/०८/२०१५ रोजी रु. १,८०,३१,१००/- ऐवजाची घरफोडी असे एकूण ५ घटनेत रु. २,३०,४६,४३२/- ची घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

(४) आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार केले आहे. आरोपीच्या फिंगरप्रिंट घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून घेवून आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळाचा मोबाईल डंप डाटा प्राप्त करून घेण्यात आला असून तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारचे गुन्हेकरणाच्या आरोपींचा तपास करून आरोपी शोधण्याचे कसोशीने प्रयत्न चालू आहेत.

(५) सर्व सहकारी व शासकीय/निम शासकीय बँक, पतसंस्था, पतपेढ्या, एटीएम मशिन याचे व्यवस्थापक, संचालक अधिकारी व पदाधिकारी यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेवून बँकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म सिस्टीम, हत्याधारी सुरक्षा रक्षक नेमणेबाबत लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पोलीस यंत्रणेने सतर्क राहून खबरदारी घेण्याबाबत आदेशीत केले आहे. तसेच बँकाच्या सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

(६) व (७) गुन्हाच्या तपासात विलंब झालेला नाही.

-----  
**मुंबई महापालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे तरुणाला  
 गँगरीन झाल्याने हाताची पाचही बोटे गमवावी लागल्याबाबत**

(८९) \* ११३०८ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर

**हुसैन सय्यद :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे २० वर्षीय तरुणाला गँगरीन झाल्याने हाताची पाचही बोटे गमवावी लागली असल्याचे दिनांक २५ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील तरुणाला वैद्यकिय निष्काळजीपणामुळे बोट गमवावी लागली असल्याने त्यांने प्रशासनाकडे रुपये १० लाख नुकसान भरपाई किंवा नोकरी द्यावी, अशी मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) श्री. उमाकांत माने, वय २० वर्षे यांना दिनांक ०१.१०.२००२ ते २५.१०.२००२ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात ताप, आकडी व आक्रमक वागणे या तक्रारी करिता भरती केले असता त्यावरील उपचारादरम्यान गॅंगरीन झाल्याने त्यांच्या हाताची पाचही बोटे गमवावी लागली हे खरे आहे. तथापि सदर रुग्णालयामध्ये त्यांना योग्य ते उपचार त्वरीत दिले असून त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही.

(२) होय हे खरे आहे.

(३) व (४) श्री. उमाकांत माने यांनी सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मा. न्यायालयाने दिनांक १६.०४.२००३ रोजी श्री. माने यांना महापालिका सेवेत चतुर्थश्रेणीत नोकरी देण्याचे आदेश दिले.

त्यावर महानगरपालिका प्रशासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष न्यायीक याचिका (SLP) दाखल केली. सदर याचिकेवर, श्री. उमाकांत माने यांनी दाखल केलेल्या याचिकेबद्दल संबंधित पक्षकारांनी मा. उच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडण्याचे तसेच मा. उच्च न्यायालय याप्रकरणी आधीच्या आदेशाची अंमलबजावणी अथवा सुधारित आदेश जे योग्य वाटेल ते देऊ शकते असे आदेश मा. न्यायालयाने पारीत केले.

सदर आदेशास अनुसरून महानगरपालिकेने मा. उच्च न्यायालयात नोटीस ऑफ मोशन क्र. ५१३ / २००३ दाखल केली.

सदर रिट पिटीशन व नोटीस ऑफ मोशनची एकत्रितपणे दिनांक २४.०८.२०१५ रोजी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर मा. न्यायालयाने यांनी श्री. माने यांना मानसिक व शारिरिक अपंगत्वामुळे महानगरपालिकेत चतुर्थश्रेणी कामगार म्हणून सेवेत सामावून घेणे संयुक्तीक ठरणार नाही, परंतु नुकसान भरपाई देण्याबाबत विचार करण्यास महानगरपालिकेस अवधी दिला.

सदर प्रकरणी कोणताही हलगर्जीपणा झालेला नसल्यामुळे नुकसान भरपाई देता येणार नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मत मा. उच्च न्यायालयास कळविले आहे.

मा. उच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त झाल्यावर याप्रकरणी महानगरपालिकेमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

-----

**पुणे शहरातील अनधिकृत पथारी व्यावसायिकांना प्रतिबंध घालणेबाबत**

(९०) \* १२९५६ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहर फेरीवाला धोरण २००९ च्या नावाखाली पुणे शहरात अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे प्रमाण वाढले असून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महानगरपालिकेने रुंदीकरण केलेले चौक, रस्ते, पादचान्यांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी यासाठी उभारलेले पदपथ यांवर अनधिकृत पथारी व्यावसायिकांचा विळखा पडलेला असल्याने याचा नागरिकांना त्रास होत असल्याची बाब महानगरपालिकेच्या व शासनाच्या निदर्शनास आलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकारांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत पाहणी करण्यात आले आहे काय, त्यात काय आढळून आले आहे व तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे अंशतः खरे आहे.

केंद्र शासनाचा पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम ३.३ नुसार फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण होत नाही तोपर्यंत अस्तित्वातील फेरीवाल्यांना हलविण्यावर निर्बंध आलेले आहेत.

तथापि, शहरातील पदपथावरील अतिक्रमण निर्मुलनाच्या नियमित कारवाया सुरु आहेत.

सद्यःस्थितीत अंदाजे ८० टक्के पर्यंत सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले असून, अशा नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.

(२) व (३) अंशतः खरे आहे.

केंद्र शासनाचा पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम ३६ व कलम ३८ अन्वये फेरिवाल्यांसाठी नियम व योजना तयार करण्यात येत आहेत.

पुणे शहरातील नागरिकांना रस्ते व पदपथ वापरासाठी अतिक्रमणमुक्त ठेवण्याबाबत पुणे महानगरपालिका प्रयत्नशिल आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**संगमनेर नगरपरिषदेत (जि.अहमदनगर) कर्मचारी भरतीसाठी  
 नवीन आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत**

(९१) \* १३०९४ डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप,  
 श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा  
 करतील काय :-

(१) संगमनेर नगरपरिषदेत (जि.अहमदनगर) सन १९९३ पासून कर्मचारी भरती  
 करण्यात आलेली नाही तसेच सेवानिवृत्तीमुळे कमी होत असलेला कर्मचारी वर्ग  
 यामुळे प्रशासकीय कामकाजावरील कामाचा ताण वाढला असल्याचे माहे नोव्हेंबर,  
 २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील कर्मचारी भरतीसाठी नवीन आकृतीबंधास मान्यता  
 देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे,

संगमनेर नगरपरिषदेच्या आस्थापनेवर सन १९९३ मध्ये  
 स्थायी/अस्थायी/रोजंदारी तत्वावर एकूण ५१० कर्मचारी कार्यरत होते.  
 सद्यस्थितीत नगरपरिषदेच्या आस्थापनेवर स्थायी/अस्थायी/ रोजंदारी तत्वावर  
 एकूण ३४६ अधिकारी/ कर्मचारी कार्यरत आहेत. तर ११ पदे रिक्त आहेत.

याखेरीज नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील १५३ कर्मचारी सेवानिवृत्त अथवा  
 इतर कारणांमुळे सेवेत नसल्याने नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गात कपात झाली  
 आहे.

(२) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी त्यांचे आदेश  
 दि.११/०८/२००५ अन्वये संगमनेर नगरपरिषदेकरीता एकूण ४७९ पदांचा (१४८  
 स्थायी पदे व ३३१ अस्थायी पदे) आकृतीबंध मंजूर केला होता. या आकृतीबंधास  
 नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे.

तदनंतर नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने दि.३०/१०/२०१५ च्या आदेशानुसार संगमनेर नगरपरिषदेच्या आस्थापनेवर राज्यस्तरीय संवर्गातील विविध २७ अतिरिक्त पदांचा सुधारीत आकृतीबंध मंजूर केला आहे. या मंजूर आकृतीबंधातील रिक्त पदे भरणे बाकी आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबई पोलीसांनी शक्तिमिलसारख्या निर्मनुष्य असलेल्या  
सुमारे २५० जागांची जाहीर केलेल्या यादीबाबत**

(९२) \* १४०२६ श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील शक्तिमिल कंपाऊंडमध्ये दि.२२ ऑगस्ट, २०१३ रोजी वा त्यासुमारास घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबई पोलीसांनी शक्तिमिल सारख्या निर्मनुष्य असलेल्या सुमारे २५० जागांची यादी जाहीर केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अशा जागांच्या सुरक्षेची जबाबदारी जागा मालकांसह स्थानिक पोलीसांवर सोपविण्यात आली होती, परंतु याकडे संपुर्णपणे जागा मालकांसह पोलीसांनीही दुर्लक्ष केलेले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शक्तिमिल कंपाऊंडमध्ये घडलेल्या घटनेसारखी दुसरी घटना घडू नये म्हणून शासन अशा गंभीर गोष्टीकडे लक्ष घालण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) याबाबत भविष्यामध्ये अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी अशा मोकळ्या, पडीक व ओसाड जागेच्या संदर्भात संबंधित जागा मालकांची माहिती संकलित करून त्यांना सदर जागेमध्ये कोणत्याही प्रकारे दखलपात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू नयेत याकरीता सर्व वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना निर्देश जारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे मोकळ्या, पडीक व ओसाड जागेच्या संबंधित जागा मालकांना सर्व पोलीस ठाण्यामार्फत यापूर्वीच नोटीस जारी करण्यात आलेल्या असून त्यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत:-



१. अशा जागेचे मालक/ताबेदार यांनी जागेची मालकी/ताबा याबाबत सविस्तर माहितीचा फलक जागेच्या दर्शनी भागावर लावावेत.
  २. अशा जागेचे मालक/ताबेदार यांनी अशा जागेमध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने प्रवेश करू नये याकरीता त्या जागेस पक्के कुंपण घालून जागा सुरक्षित करण्यात यावी.
  ३. अशा जागेचे मालक/ताबेदार यांनी जागेच्या सुरक्षिततेकरीता योग्य सुरक्षारक्षक नेमावेत.
  ४. अशा जागेमध्ये विद्युत प्रकाशाची उपाययोजना करण्यात यावी.
  ५. अशा जागेचे मालक/ताबेदार यांनी सदर जागेमध्ये स्वतःअथवा जबाबदार व्यक्तीद्वारे वेळोवेळी भेटी देऊन वरीलप्रमाणे केलेल्या उपाययोजना व्यवस्थित कार्यान्वित आहेत याची खातरजमा करावी.
  ६. अशा जागेमध्ये कोणत्याही प्रकारचे दखलपात्र गंभीर गुन्हे घडु नयेत याकरीता जागेचे मालक/ताबेदार यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
  ७. तसेच खाजगी व सार्वजनिक पडीक व ओसाड जागेचे मालक/ताबेदार यांना सदर जागा सुरक्षित करण्यासंदर्भात Bombay Provincial Municipal Corporation Act १९४९ Section ६३(२२) अन्वये कार्यवाही करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना कळविण्यात आले आहे.  
महिलांच्या सुरक्षेकरीता सार्वजनिक स्थळाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये समिती स्थापन करण्यात आलेली असून सदर समितीचे अध्यक्ष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई हे आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुण्यात चांगल्या प्रतीची सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उभारण्याबाबत**

- (९३) \* ११२२२ श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे येथे सुरक्षाव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजविणारी "सीसीटीव्ही" यंत्रणा उभी करण्यास चांगला प्रतिसाद मिळत असला तरी स्वस्त व कामचालऊ अशी यंत्रणा बसविण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, चांगल्या प्रतीचीच यंत्रणा याच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून / कंपन्यांकडून उभारावी यासंदर्भात जागृती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
  - (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने शासकीय कार्यालये, महामंडळे या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमरे लावण्यासंदर्भात दिनांक ४ मार्च, २०१३ च्या पत्रान्वये मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत. सार्वजनिक सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याबाबत मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबई शहर आणि उपनगरातील मिठागरांच्या जमिनीचा विकास करण्याबाबत**

(९४) \* १२४८८ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, अॅड.अनिल परब, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहर आणि उपनगर झोपडीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील मिठागरांच्या जमिनीचा विकास करून घरकुल योजना राबविण्याचा निर्णय शासनाने माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या ठिकाणी असणा-या झोपड्यांसाठी एसआरए योजना राबविण्याबरोबर परवडणा-या घरांबाबतचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू आराखड्याचे सुरु असलेले काम पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) बृहन्मुंबईतील केंद्र शासनाच्या मालकीच्या मिठागरांच्या जमिनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी उपयोगात आणण्यासाठी राज्यशासनाकडे वर्ग करण्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे वेळोवेळी विविध स्तरावर केंद्र शासना बरोबर पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला आहे. मिठागरांच्या जमिनीसंदर्भात शासन निर्णय, महसूल व वन विभाग, दिनांक २४.७.२०१५ अन्वये प्रधान सचिव (महसूल) यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच मिठागर जमिनीच्या विकासासंदर्भात शासन निर्णय, महसूल व वन विभाग, दिनांक २१.८.२०१५ अन्वये मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती गठीत करण्यात आलेली आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील मिठागर जमिनीचा समुचित वापर करण्याच्या दृष्टीने बृहत आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येणार आहे. तथापि याबाबत केंद्र शासनाचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

मुंबईतील लीज संपलेल्या जमिनी महानगरपालिकेने ताब्यात घेण्याबाबत

(९५) \* ११२७८ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.राहुल नार्वेकर, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक ७२०६ ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील लीज करार संपून ५ ते १० वर्षे झाले असूनही ताज, महालक्ष्मी रेसकोर्स, हिंदुस्थान पेट्रोलियम, एलआयसी, नॅशनल इन्श्युरन्स, बँक ऑफ इंडिया, टाईम्स ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक यासारख्या २३४ लीजधारकांनी महापालिकेचे करोडो रुपयांचे भूखंड ताब्यात ठेवल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू प्रकरणामुळे महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरचे भूखंड पुन्हा महानगरपालिकेच्या ताब्यात येण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) मक्ता संपुष्टात आलेल्या २३४ मालमत्तांपैकी १२० मालमत्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या असून ११४ मालमत्ता राज्य शासनाच्या मालकीच्या आहेत.

महानगरपालिकेच्या मालमत्तांच्या मक्ता नुतनीकरणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने धोरण तयार केले आहे.

राज्य शासनाच्या मालमत्तांच्या मक्ता नुतनीकरणाचे धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुणे शहरातील नदी सुधार योजनेच्या प्रकल्प आराखड्याबाबत**

(९६) \* १२३६९ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.जयदेव गायकवाड : तारांकित प्रश्न क्रमांक ८१६६ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील नदी सुधार योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी मास्टर प्लॅन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नदी सुधारणा योजनेसाठी कोणकोणत्या क्षेत्रातील तज्ञांची सल्लागार समिती नेमण्यात आली आहे,

(३) असल्यास, या नदी सुधारणा योजनेसाठी केंद्र शासनाकडून किती रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे,

(४) असल्यास, या नदी सुधार योजने अंतर्गत सविस्तर प्रकल्प आराखड्याचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) पुणे शहरातील नदीकाठ विकसन योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) व मास्टर प्लॅन तयार करण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला असून, त्यासाठी तज्ञ सल्लागार नेमणूकीच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

(२) स्थायी समितीने सदर प्रस्तावाला मान्यता देताना, तज्ञ सल्लागार यांनी तयार केलेल्या प्रस्तावावर आढावा घेणे, सूचना देण्यासाठी लोकप्रतिनिधी, अशासकीय संस्था व याच क्षेत्रातील तज्ञ व शासकीय अधिकारी यांचा अंतर्भाव करून संयुक्त समिती स्थापन करावी अशा उपसूचनेद्वारे मान्यता दिलेली आहे. ही समिती स्थापन करणेसाठी प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर अंतिम करण्यात येणार आहे.

(३) नदीकाठ विकसन करणेसाठी केंद्र शासनाकडून पुणे महानगरपालिकेस कोणतेही अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही.

(४) पुणे शहराच्या हद्दीतून वाहणा-या मुळा, मुठा व मुळा-मुठा या नद्यांची लांबी सुमारे ४० किलोमीटर असून यामध्ये सर्व्हे करणे, पाऊस व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने नदीच्या जलविद्येबाबत (हॉयड्रॉलॉजी) व त्यानुसार पूर नियंत्रण रेषा पाटबंधारे विभागाकडून निश्चित करणे, पाणी विषयक संशोधन व नदीकाठ विकसन करणे असे या प्रकल्पाचे सर्वसाधारण स्वरूप असणार आहे.

-----

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीकरिता परवानगी  
मागितलेली प्रकरणे प्रलंबित असल्याबाबत

(९७) \* १२२५१ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.आनंद ठाकूर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अनिल भोसले : तारांकित प्रश्न क्रमांक ८२२५ ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई गॅट रोड ३ येथील शितल इस्टेट/ब्राम्हणवाडी मधील ९ चाळींच्या पुनर्विकासासाठी दिनांक १८ जून, २०१२ रोजी वा त्यासुमारास नियम डावलून ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या "मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुर्नरचना मंडळाच्या अधिकारी व अभियंत्यांची उघड चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहे सप्टेंबर, २०१३ मध्ये मागितलेली परवानगी शासनाने दिली आहे काय,

(२) नसल्यास, शासनाने दिनांक ३ मार्च, २०१५ रोजी वा त्यासुमारास परिपत्रक काढून, संबंधित खात्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागितलेली परवानगी ९० दिवसांत दिली नाही तर, परवानगी दिली आहे असे समजून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई सुरु करावी असा आदेश दिलेला असताना, उपरोक्त उघड चौकशीची मागितलेली परवानगी शासनाने विचाराधीन ठेवण्याची कारणे काय आहेत,

(३) अशी उघड चौकशी करिता मागितलेल्या परवानगींची किती प्रकरणे शासनाकडे ९० दिवसानंतरही प्रलंबित आहेत,

(४) उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) विषयांकित प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या गुप्त चौकशीचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मागविण्यात आला असून तो प्राप्त होताच उघड चौकशी संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.

(३) व (४) उघड चौकशीची परवानगी देण्याच्या १८ प्रकरणांची कार्यवाही विविध टप्प्यांवर आहे. त्यामध्ये काही प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिक माहिती मागविण्यात येत आहे.

-----

**मुंबईतील ५३४७ शस्त्र परवाना धारकांची नोंद पोलीस स्टेशनमध्ये  
लेखी स्वरूपात नसल्याबाबत**

(९८) \* ११९३० श्री.विजय गिरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील ५३४७ शस्त्र परवाना धारकांची नोंद पोलीस स्टेशनमध्ये लेखी स्वरूपाची नसल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गेली अनेक वर्षे परवाना धारकांचे शस्त्र परवाना नुतनीकरण न केल्याने शोध घेणाऱ्या पोलीसांच्या अडचणी वाढल्या असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार काय आढळून आले आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.  
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईसह राज्यातील बेरोजगारांच्या रोजगाराबाबत**

(९९) \* १२१३७ श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.आनंद ठाकूर, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील बेरोजगारांची संख्या साडेसहा लाख झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, राज्यात बेरोजगाराची संख्या पंचवीस लाखापेक्षा जास्त झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर बेरोजगारांना रोजगार पुरविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.  
(२) हे खरे आहे.

(३) बेरोजगारांना रोजगार मिळण्यास सहाय्य व्हावे यानुषंगाने शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत खालील योजना राबविण्यात येत आहेत.

- अ) रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम
- ब) बेरोजगार उमेदवारांसाठी ग्रंथालय सदृश अभ्यासिका.
- क) रोजगार मेळावे.
- ड) बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था.
- इ) आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र.
- ई) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संगणकीकरण.

तसेच राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने "प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान" हाती घेतले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**कल्याण पश्चिम मध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पुलाच्या उद्घाटनासाठी स्विमिंग पुलामध्ये २४० टँकरद्वारे पाणी भरण्यात आल्याबाबत**

(१००) \* ११२५४ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना कल्याण पश्चिम मध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पुलाच्या उद्घाटनासाठी स्विमिंग पुलामध्ये २४० टँकरद्वारे पाणी भरण्यात आल्याचा प्रकार माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नाबाबत चौकशी करण्यात आली काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पाण्याची नासाडी करणाऱ्या दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) होय,

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मालकीच्या कल्याण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला प्रति टॅकर रु. ६४०/- याप्रमाणे २५० टॅकर पाण्यासाठी रु. १,६०,०००/- एवढ्या रकमेचा भरणा केल्यानंतर पाणी देण्यात आले.

प्रसंगत: दरम्यानच्या कालावधीत उल्हास नदीच्या मोहने बंधान्यातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होत असल्याने महानगरपालिका क्षेत्रात पाणी कपात/पाणी टंचाई नव्हती.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यात झोपडपट्टी पुनर्वसन योजना पारदर्शीपणे राबविण्याबाबत**

(१०१) \* ११४२१ श्री.जर्नादन चांदरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती दिप्ती चवधरी, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत खाजगी, महापालिका व शासकीय भूखंडावरील सुमारे १८०० झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, झोपडपट्टीतील ७० टक्के झोपडपट्टीधारकांची सहमती आवश्यक असणे, ज्या झोपडपट्टीधारकांचा व्यावसायिक गाळा आहे त्यांना पुनर्वसनात व्यावसायिक गाळे उपलब्ध व्हावेत व दुमजली झोपडी मोठे क्षेत्रफळ असलेल्या झोपडपट्टीधारकांना मोठ्या क्षेत्रफळाची सदनिका उपलब्ध केली जावी अशी मागणी झोपडपट्टीधारकांकडून केली जात असल्याने मुंबई, पुणे व ठाणे या शहरातील एसआरए प्रकल्प रखडले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त पुनर्विकासाचे काम मिळविण्यासाठी रहिवाशांमध्ये विकासकांकडून फुट पाडण्यात येत असल्याने या योजना रखडल्या असल्याने यामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून मुंबई, पुणे, व ठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना पारदर्शीपणे राबविण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री.प्रकाश महेता :** (१) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासकीय, म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका व खाजगी मालकीच्या जमिनीवरील ऑक्टोबर, २०१५ पर्यंत १८३६ झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी १४०३ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. उर्वरित प्रस्तावाबाबत विविध पातळीवर कार्यवाही सुरु आहे.



(२) हे खरे नाही.

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली १९९१, विनियम ३३(१०) परिशिष्ट-IV कलम-५ नुसार व ठाणे विकास नियंत्रण नियमावलीच्या खंड-एस, क्रमांक ७ मधील तरतूदीनुसार वाणिज्यिक झोपडीधारकास त्याच्या ताब्यातील झोपडीचे क्षेत्रफळ अथवा २२५ चौ.फूट या पैकी कमी असलेल्या क्षेत्रफळाइतका वाणिज्यिक गाळा/सदनिका देण्याची तरतूद आहे. तसेच पुणे पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठीच्या दिनांक ११.०९.२०१४ रोजीच्या विशेष नियमावलीतील तरतूदीनुसार वाणिज्यिक झोपडीधारकास त्याच्या ताब्यातील झोपडीचे क्षेत्रफळ अथवा २६९ चौ.फूट या पैकी कमी असलेल्या क्षेत्रफळाइतका वाणिज्यिक गाळा/सदनिका देण्याची तरतूद आहे.

तथापि, झोपडीतील पोटमाळे वा मजले यामध्ये राहणारे झोपडीवासी हे पुनर्वसन गाळ्यासाठी पात्र नाहीत.

(३) हे खरे नाही.

(४) बृहन्मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्ट्यांचे कालबद्ध सर्वेक्षण करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या दिनांक १२.०८.२०१५ रोजी झालेल्या १४ व्या बैठकीत घेतला आहे. त्यास अनुसरून झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षणासाठी निविदा मागवून खाजगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली असून सक्षम प्राधिकाऱ्याकडून झोपडीवासियांची या माध्यमातून पात्रता तपासण्यात येणार आहे. परिणामी झोपडपट्टी धारकांची पात्रता तपासण्या संदर्भात सहकारी गृहनिर्माण संस्था व विकासकांचा हस्तक्षेप कमी होईल असे अपेक्षित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**नवी मुंबईतील जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्याबाबत**

(१०२) \* १२२०९ श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.अनिल भोसले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित असलेल्या साडेबारा टक्के विक्रीत भूखंडाच्या इरादा पत्राचे वाटप दिनांक १६ ऑगस्ट, २०१४ रोजी वा त्यासुमारास तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) तसेच प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्तांच्या हाती सदर भूखंड न मिळाल्याने माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान प्रकल्पग्रस्तांनी करळफाटा (उरण) येथे जाहिर निषेध केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) व (४) जे.एन.पी.टी. प्रकल्पासाठी सिडकोने हस्तांतरीत केलेल्या जमिनीच्या भूधारकांना १२.५ टक्के जमीन वाटप योजनेचा लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय दि. १४.८.२०१४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. उक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी, रायगड यांनी जे. एन. पी. टी. प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आलेल्या १२ गावांच्या पात्र खातेदारांची यादी मुख्य व्यवस्थापक, जे. एन. पी. टी. यांना सादर केली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे. जे.एन.पी.टी. ने यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यास सिडकोकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

### पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या गैरकारभाराबाबत

(१०३) \* १२००६ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या (नोंदणी क्र. ३४५३/पुणे) वार्षिक सर्वसाधारण सभा अनियमितपणे होणे, हिशेब वेळेवर न दाखवणे, न्यासाच्या बदलेल्या पत्त्यावर विश्वस्तांनी बदल अर्ज दाखल न करणे, न्यासाचे स्थापनेपासून कोणकोणत्या बँकामध्ये न्यासाच्या नावे खाती उघडण्यात आली इत्यादी प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी गत दोन वर्षांपासून संबंधित प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त संघाच्या अध्यक्षांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटी कागदपत्रे सादर करून न्यासाच्या नावे प्राप्त झालेल्या निधीतून विश्वस्तांनी १४ गुंठे जमीन सदस्यांच्या नावे खरेदी केलेली असून खरेदी मुल्यांकन व प्रत्यक्ष खर्च या रक्कमेत तफावत व अनियमितता दिसून आली असून याबाबत लेखा परिक्षणही करून घेण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, निरीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे यांना माहे मार्च, २०१५ तसेच चौकशी अहवाल दिनांक १८ एप्रिल, २०१५ व शासनाला दिनांक २ जून, २०१५ रोजी माहिती कळविलेली असतांनाही याप्रकरणी शासनाने कोणतीही कारवाई न करण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) पुणे, वृत्तपत्र विक्रेता संघ या संस्थेच्या विरुद्ध स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीकांकडून अशी तक्रार प्राप्त झाली नाही. परंतु मार्च, २०१५ च्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभा कपात सूचना क्र.९ अन्वये या विषयाबाबत कपात सूचना प्राप्त झाली आहे.

(२) सदर संस्थेच्या विश्वस्तांनी विश्वस्त निधीचा गैरवापर करून लेखापरिक्षण न करता खरेदी मुल्यात तफावत दाखवून १४.०३ गुंठे जमीन स्वतःच्या नावे खरेदी केली आहे.

(३) व (४) संबंधित संस्थेच्या कारभाराविषयी चौकशी केल्यानंतर निरीक्षण अहवालाच्या आधारे सह धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ६६, ६७ व ८३ नुसार कार्यवाही का करू नये याबाबत संस्थेस नोटीस पाठविण्यात आली. त्याचप्रमाणे विश्वस्तांवर कलम ४१ (ड) अन्वये स्वयंखुद्द (Su-motto) कार्यवाही चालू केली आहे. तसेच ४१ ई अन्वये स्वयंखुद्द प्रकरण दाखल करून घेऊन विश्वस्तांना रु.५०००/- पेक्षा जास्त रक्कम न्यासाच्या खात्यातून पूर्व परवानगीशिवाय पुढील आदेश होईपर्यंत काढण्यात येऊ नसे असा मनाई हुकूम दि.२८.१०.२०१५ च्या आदेशान्वये दिला आहे. (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**शासकीय कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या निवेदनांवर विहित कालावधीत कार्यवाही करण्याच्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी होणेबाबत**

**(१०४) \* ११७३३ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या निवेदनावर १२ आठवड्यांमध्ये कार्यवाही करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग, शासकीय परिपत्रक क्र.संकीर्ण २०१३/प्रक्र ८/१८ (र.व.का.) दिनांक १८ जानेवारी, २०१३ रोजी परिपत्रक निर्गमित केले असून राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि तत्संबंधित व तदनुषंगीक बाबींकरिता तरतुद करण्यासाठी दिनांक १८ एप्रिल, २०१५ रोजी शासनाने अध्यादेश पारित केला आहे, हे खरे आहे काय,

(२) शासकीय कार्यालयात प्राप्त झालेल्या निवेदनांवर १२ आठवड्यांमध्ये कार्यवाही करण्याबाबतच्या सदरहू शासकीय परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याबाबतची लेखी सविस्तर तक्रार श्री.श्रीनिवास अनंत घाणेकर, माहिती अधिकार कार्यकर्ता, कल्याण यांनी मुख्य सचिव, प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे दिनांक २८ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदरहू तक्रारीनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय,  
 (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे संबंधित दोषीविरोधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) दिनांक १८ जानेवारी, २०१३ रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले हे खरे आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी प्रख्यापित करण्यात आला आहे, हे खरे आहे.

(२) होय.

(३), (४) व (५) श्री. श्रीनिवास घाणेकर यांचा दिनांक २८ मे, २०१५ चा तक्रार अर्ज आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना पाठविण्यात आला आहे. याबाबत तक्रारदारास दिनांक १६ जुलै, २०१५ च्या पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. संबंधित विभागांकडून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात आला आहे.

-----  
**राज्यातील पोलिसांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी  
 निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

**(१०५) \* ११९६३ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अद्ययावत तंत्रज्ञानाने गुन्हे करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्यातील सुमारे आठ हजार पोलीसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, यापैकी सुमारे ८०० महिला पोलीसांना खंडाळा (जि.पुणे) येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, या प्रशिक्षणासाठी शासनाने कोणकोणत्या कंपन्यांबरोबर टॅब्लेट पुरविण्यासाठी करार केलेले आहेत,  
 (४) सदर यंत्रसामुग्री व प्रशिक्षणसाठी अंदाजे किती निधीची आवश्यकता आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) प्रशिक्षणाकरीता टॅब्लेट पुरविण्यासाठी शासनाने अथवा पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा यांनी कोणत्याही कंपनी बरोबर करार केलेला नाही,

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नागपूर येथील कुविख्यात व्यक्तीने एका प्राध्यापकास केलेली मारहाण**

- (१०६) \* १११५४ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नागपूर येथील सुमित ठाकूर नावाच्या कुविख्यात व्यक्तीने एका प्राध्यापकास मारहाण करुन त्याची चार चाकी गाडी पेटवून दिल्याची घटना माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सुमित ठाकूरवर यापुर्वीही बरेच गंभीर गुन्हे दाखल असून तो एका राजकीय पक्षाशी निगडीत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सुमित ठाकूरवर राजकीय दबावामुळे विलंबाने गुन्हा दाखल करण्यात आला व अद्यापही तो पोलीसांना सापडला नसून राजकीय वरदहस्तामुळेच तो बराच काळ फरार होता, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, मारहाण करण्यात आलेले प्रा.मल्हारी म्हस्के हे दहशतीमुळे फ्रेंडस् कॉलनी, नागपूर येथील निवासस्थान सोडून कायमस्वरुपी बुलडाणा येथे स्थलांतरीत झाले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, प्राध्यापक मस्के यांना मारहाण करणा-या गुंडावर व त्यांना पाठीशी घालणा-यांवर शासनाने काय कारवाई केली आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय,

(२) होय,

(३) नाही,

दिनांक १६/०९/२०१५ रोजी मल्हारी म्हस्के यांनी पोलीस स्टेशन गिट्टीखदान, नागपूर शहर येथे तक्रार दाखल केली होती. परंतु, सदर तक्रार फिर्यादीने परत घेतली व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करू नये, असे स्वतः सांगितले होते.

दिनांक २२/०९/२०१५ रोजी त्यांनी पुन्हा तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन गिट्टीखदान, नागपूर शहर येथे गु.र.क्र.४५१/१५, भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४९, ४२७, ३२३, ५०६(ब), ५०४, २७९ अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ च्या सहकलम ३(१) (१०) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाअंती आरोपी सुमित ठाकूर व इतर १० जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (MCOCA) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

(४) नाही.

श्री.म्हस्के यांचे मुळ गांव बुलडाणा जिल्ह्यात मौजा आसोला हे आहे. तेथे त्यांची शेतीवाडी असल्याने त्यांचे गावी येणे-जाणे असते. ते कायमस्वरूपी बुलडाणा येथे गेलेले नाही. गुन्हा घडल्यापासून श्री.म्हस्के यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. श्री.म्हस्के यांच्या निवासस्थानी २४ तास एक हवालदार व ३ पोलीस शिपाई सशस्त्र तैनातीस असतात. त्यांना गॅगमन देखील पुरविण्यात आला आहे.

(५) प्रा.म्हस्के यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीसह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वाविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी व इतर २ आरोपी मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे आहेत. इतर उर्वरित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या श्रीमती इंदिरा गांधी स्मृती  
रूग्णालयातील कर्मचा-यांच्या थकीत वेतनाबाबत**

(१०७) \* ११८९१ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे श्रीमती इंदिरा गांधी स्मृती रूग्णालय माहे ऑक्टोबर, २०११ मध्ये शासनाकडे वर्ग करण्यात येऊन तेथील ४१ इच्छूक कर्मचा-यांचे शासन सेवेत समावेश करण्यात येणार असल्याचे करारपत्र महानगरपालिका व शासन यांच्यामध्ये त्याचवेळी (ऑक्टोबर, २०११ मध्ये) करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर करारनाम्यातील अट क्र.६ नुसार कर्मचा-यांच्या जोपर्यंत शासन सेवेत समावेश होत नाही, तोपर्यंत या कर्मचा-यांचे वेतन महापालिकेने अदा करावे असे दोन्ही यंत्रणांवर बंधनकारक होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार (माहे फेब्रुवारी, २०१५) सदर कर्मचा-यांचा समावेश करण्यात आले असून गत ७ महिन्यांपासून शासनामार्फत वा संबंधित महानगरपालिकेमार्फत संबंधित सर्व कर्मचा-यांना वेतनच अदा केले नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, संबंधित कर्मचा-यांना त्यांचे गेल्या ७ महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) हे खरे आहे.

भिवंडी महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामध्ये दिनांक ०१.१०.२०११ रोजी करारनामा झालेला आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) अंशतः खरे आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या करारनाम्यानंतर समावेशनाची प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक ३०.०१.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पूर्ण केली आहे. तथापि, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नसतानाही उक्त ४१ कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी, २०११ ते ऑक्टोबर, २०१४ पर्यंत या तीन वर्षामधील भिवंडी महानगरपालिकेमार्फत वेतन व भत्यांचा आर्थिक बोझा उचलण्यात आला होता.

सदर प्रकरणी तीन वर्षे पूर्ण होऊनही उक्त कर्मचाऱ्यांचे समावेश न झाल्याने ऑक्टोबर, २०१४ नंतर अशा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते भिवंडी महानगरपालिकेने दिनांक ०७.०७.२०१४ अन्वये केला होता.

भिवंडी महानगरपालिकेने दिनांक ०७.०७.२०१४ अन्वये पारीत केलेला ठराव शासनाने दिनांक २२.०७.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अंतिमतः विखंडीत करून उक्त ४१ कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व भत्यांच्या रक्कमा दोन महिन्यांच्या कालावधीत देण्याबाबत आयुक्त, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांना आदेशीत केले आहे.

उक्त आदेशांच्या अनुषंगाने भिवंडी महानगरपालिकेने ४१ कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व भत्यांच्या रक्कमांपैकी माहे डिसेंबर, २०१४ पर्यंतचे वेतन व भत्ते अदा करण्यात आलेले आहेत.

तसेच उर्वरित एक महिन्याचा पगार (जानेवारी, २०१५) डिसेंबर, २०१५ च्या सुरवतीला अदा केला जाणार आहे असे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने कळविले आहे.

(५) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने थकीत वेतन देण्याबाबत विलंब झाला आहे.

-----  
**पुणे जिल्हा कौटुंबिक न्यायालयाची इमारत अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत**

(१०८) \* १२६४५ अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हा कौटुंबिक न्यायालयाची इमारत अपूर्ण अवस्थेत आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, निधीअभावी अपूर्ण असलेल्या कौंटुबिक न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) शिवाजीनगर, पुणे येथील कौंटुबिक न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामामध्ये नकाशे व संकल्पचित्र यामधील मोठ्या बदलामुळे काही अपरिहार्य कारणांमुळे विलंब झालेला आहे. माहे मार्च, २०१५ अखेरपर्यंत या इमारतीचे मुख्य बांधकाम पूर्ण झालेले आहे. या नवीन जागेत कौंटुबिक न्यायालय स्थलांतरीत करण्याकरिता फर्निचर व इतर संकीर्ण बाबींची आवश्यकता आहे. सदर इमारतीच्या बांधकामाचा रु. १६.६८ कोटी इतक्या अंदाजित खर्चाचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला असून, तो तांत्रिक तपासणी व छाननीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. सदर इमारतीचे बांधकाम त्वरेने पूर्ण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही शासनाकडून करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**पुणे महानगरपालिका हद्दीतील अहमदनगर रस्त्यावरील बीआरटी  
 बस वाहतूक प्रकल्प रखडल्याबाबत**

(१०९) \* ११५२४ श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय

**मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महानगरपालिका हद्दीतील अहमदनगर रस्त्यावरील बीआरटी बस वाहतूक सुरु करण्याचे प्रस्तावित असून या मार्गावरील कामे सुमारे दीड ते दोन वर्षांपासून सुरु करण्यात आलेली आहेत, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, या मार्गावर अनेक बस थांब्याचे काम अपूर्णावस्थेत आहेत, त्यामुळे बीआरटी बस वाहतूक नजिकच्या काळात सुरु करणे अडचणीचे असून या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे माहे, ऑगस्ट २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, अहमदनगर रस्त्याच्या बीआरटीची कामे रखडल्याने वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,  
 (४) असल्यास, या संदर्भातील सद्यःस्थिती काय आहे, अपूर्ण असलेली कामे केव्हा पूर्ण करण्यात येणार आहेत व प्रवाशांच्या सोयीसाठी उक्त बस वाहतूक साधारणतः केव्हापासून सुरु होणे अपेक्षित आहे,  
 (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
 (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) होय.

(२) या मार्गावरील एकूण १३ बसस्थांब्यापैकी १२ बसस्थांब्यांची स्थापत्य विषयक कामे पूर्ण झाली असून ९ बीआरडी या वायुदलाच्या जागे नजीकच्या एका बसस्थांब्याचे काम सुरु आहे.

या मार्गावरील बीआरटी शिवाय पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत बससेवा सुरु असल्याने प्रवाशांची गैरसोय होत नाही.

(३) बीआरटीएस बसेसचे संचलन अद्यापही बीआरटी मार्गामधून सुरु झालेले नसल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, ही बाब खरी आहे.

(४) या मार्गावरील बसस्थांब्याची कामे बहुतांशी पूर्ण झाली असून, ९ बीआरडी लगतच्या रस्ता रुंदीकरणाचे व बसस्थांब्याचे काम प्रगतीपथावर आहे.

बीआरटीएस सुरु करण्यापूर्वी बसेसकरिता संचलन टर्मिनलची सुविधा आवश्यक असून जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदर जागा निश्चितीनंतर या मार्गावर बीआरटी बसेसचे संचलन सुरु करणे शक्य होणार आहे.

(५) या ठिकाणची बीआरटी मार्गिका चालू करण्याकरिता आवश्यक ती कामे सुरु आहेत.

(६) बीआरटीएस सुरु करण्यापूर्वी बसेसकरिता संचलन टर्मिनलची सुविधा आवश्यक असून सदर सुविधेसाठी अद्याप जागानिश्चित न झाल्याने बीआरटीएस बसेसचे संचलन करण्यास विलंब होत आहे.

-----

**नागपूर शहरात केंद्र शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेतर्गत भांडेवाडी येथे दुषित पाण्यावर प्रक्रियासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(११०) \* १३०६९ श्री.राजेंद्र मुळक, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरात केंद्र शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेतर्गत महापालिकेने महाजनकोच्या सहकार्याने भांडेवाडी येथे दुषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या प्रकल्पाच्या कामाला गती येण्यासाठी महाजनकोला १० कोटीचा निधी देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निधी उपलब्ध करण्यात आला आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकल्प किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे,  
 (४) अद्याप, निधी उपलब्ध करण्यात आला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय,

(३) सदर प्रकल्प डिसेंबर, २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे नागपूर महानगरपालिकेचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**नागपूर शहरात पसरणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करणेबाबत**

(१११) \* १२३१२ श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरात स्वाईन फ्लू, मलेरिया या रोगाच्या साथीसोबतच ऑगस्ट-सप्टेंबर, २०१५ या दोन महिन्यात सुमारे ७९ डेंग्युग्रस्त रुग्ण निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर साथ आटोक्यात आली नसून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या रोगाला आळा घालण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) नागपूर महानगरपालिका हद्दीत ऑगस्ट व सप्टेंबर, २०१५ या दोन महिन्यात पुढीलप्रमाणे रुग्ण आढळून आले :-

१. मलेरिया - ०९

२. डेंग्यु - ८८

(२) हे खरे नाही.

(३) ज्या प्रभागात रुग्ण आढळले अशा प्रभागात महानगरपालिकेकडून अळीनाशक फवारणी करण्यात आली. धुरफवारणी करून विविध संस्था मधून आरोग्य शिक्षण देण्यात आले. ड्रासअळी शोध मोहीम राबविण्यात आली.

तसेच बगीचा, धार्मिक स्थळे, विविध वर्दळीची ठिकाणे इ. ठिकाणी जनजागृती तसेच आय.ई.सी. (बॅनर्स पोस्टर, पॉम्प्लेट, होर्डिंग) इ. चा वापर करण्यात येत असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

(४) उक्तक्रमांक ३ मध्ये नमूद केल्यानुसार महानगरपालिकेकडून कार्यवाही करण्यात आलेली आहे.

### ठाणे शहरात धोकादायक इमारतींची संख्या वाढत असल्याबाबत

(११२) \* ११६५० श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई

जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरात धोकादायक इमारतींची संख्या वर्षभरात दुप्पट झाली असून त्यात राहणाऱ्या ठाणेकरांची संख्याही एक लाखावरून तीन लाखापर्यंत पोहचली असल्याचे माहे ऑगस्ट २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या धोकादायक इमारतीतील रहिवाशांना हक्कांच्या घरांची शाश्वती मिळत नसल्याने ते घरे सोडण्यास तयार नसतात तसेच धोकादायक इमारतींचा आकडा वाढत असतानांच दुसरीकडे परवडणारी घरे आणि पुनर्बांधणीसाठी एफएसआय देण्यासंदर्भात तिढा अजूनही सुटला नसल्याने भविष्यात इमारत दुर्घटना घडू शकतात हे पाहता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा तपशिल खालीलप्रमाणे आहे:-

वर्ष	धोकादायक/अतिधोकादायक इमारतींची संख्या	धोकादायक व अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या कुटूंबाची संख्या	धोकादायक व अतिधोकादायक इमारतीत राहणारी लोकसंख्या
सन २०१४	२५४४	७४१७३	३४१६५६
सन २०१५	२६९८	७८०२३	३६०९०६

(२) ठाणे महानगरपालिकेने इमारती धोकादायक घोषित केल्यानंतर सदर इमारतीतील रहिवास वापर बंद करून इमारत तोडण्याची कारवाई संबंधित इमारत मालक/भोगवटादार यांनी करणे अपेक्षित आहे. तथापि त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याने महानगरपालिका धोकादायक इमारती तोडण्याची कारवाई करते. सदर धोकादायक इमारतीमधील भोगवटादारांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची नाही.

तथापि, मानवतेच्या दृष्टीकोनातून सदर धोकादायक इमारतीमधील भोगवटादारांना तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची सोय महापालिकेमार्फत करण्यात येते. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दोस्ती कॉर्पोरेशन प्रा.लि. यांचेमार्फत रेंटल हाऊसिंग स्कीम अंतर्गत वर्तकनगर येथे बांधण्यात आलेल्या दोस्ती विहारमधील १४४८ सदरनिकांमध्ये भाडेत्वावर व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामध्ये विविध ठिकाणच्या १२८२ कुटुंबांना उपरोक्त इमारतींमध्ये भाडेकरारानुसार स्थलांतरित करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची पुनर्बांधण समुह विकास योजनेद्वारे करणेबाबत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करावयाच्या फेरबदलाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१अे) अन्वये शासनामार्फत दिनांक ४.३.२०१४ रोजी जाहीर सूचना महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात प्रसिध्द केलेली आहे.

त्यानुसार नागरिकांच्या हरकती/सूचना मागविण्यात येऊन त्यावर ठाणे महानगरपालिकेने अभिप्राय शासनाकडे सादर केलेले आहेत. सदर बाबत शासन स्तरावर नियमावली अंतिम करणेबाबतची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### राज्यातील पोलीसांविरुद्ध सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असल्याबाबत

(११३) \* ११११९ अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पोलीस गुन्हेगारीत देशात आघाडीवर असून पोलीसांविरुद्ध सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या अहवालावरून निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सन २०१४ मध्ये देशातील २३९८ पोलीसांविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी सर्वाधिक ४८७ पोलीस राज्यातील असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अशा बाबींना आळा घालण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना व कार्यवाही करण्यात आली व त्यातून काय निष्पन्न झाले आहे,
- (४) अद्याप कोणतीच उपाययोजना केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) होय.

(३) प्रचलित कायद्यानुसार दोषींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दोषी अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नागपूर येथील रस्ता रुंदीकरणासाठी महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वृक्षांची तोड करण्यात आल्याबाबत**

(११४) \* ११८८२ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या नागपूर येथील महाराजबाग प्राणी संग्रहालयात रस्ता रुंदीकरणास्तव शेकडो वृक्षांची तोड करण्यात आली असून त्यास स्थानिक नागरीकांद्वारे विरोध करून आंदोलन करण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) तसेच, सदर ऐतिहासिक स्मारक जतन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) वृक्षतोड करण्यात आली, हे खरे नाही. तथापि, रस्ता रुंदीकरणामुळे ९२ झाडे काढून टाकण्याबाबतचा प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर केला आहे.

या संदर्भात महानगरपालिकेकडे एक निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) व (३) नागपूर शहर मंजुर विकास आराखड्यानुसार नगर भुमापन विभागामार्फत संयुक्त मोजणीअंती व डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ यांचेकडील ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे महाराजबाग प्राणी संग्रहालय रस्ता रुंदीकरणाचा दि.०२.०९.२०१५ रोजी कार्यादेश देण्यात आलेला आहे. या वेळी प्रत्यक्ष काम सुरु असताना नियोजित रस्त्याच्या संरेखण (Aligment) अंती ९२ झाडे काढून टाकण्याबाबतचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीकडे नागपूर महानगरपालिकेने पाठविलेला आहे.

हेरिटेज संवर्धन सूची मधील पंजाबराव कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी महाविद्यालय, नागपूरची ही ऐतिहासिक इमारत प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या सिमेपासून ३३.०० ते ३७.०० मि. व त्यापेक्षा जास्त अंतरावर आहे. त्यामुळे या ऐतिहासिक इमारतीस उपरोक्त रस्ता रुंदीकरणामुळे बाधा पोहचत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### औरंगाबाद शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याबाबत

(११५) \* ११५७७ श्री.सुभाष झांबड, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरात एकूण ५२ झोपडपट्ट्या असून त्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त लोक राहत असून याबाबत दिनांक १३ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा निर्णय जाहिर केला, परंतु याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) व (२) पालकमंत्री, औरंगाबाद यांनी औरंगाबाद शहरासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याची दिनांक १३.२.२०१५ च्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याविषयी औरंगाबाद महानगरपालिकेने दिनांक २१.२.२०१५ रोजी ठराव पारित केला आहे. त्यानुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना औरंगाबाद महानगरपालिकेस दिनांक २१.१०.२०१५ रोजी देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहासाठी नवीन जागेचा शोध सुरु असल्याबाबत

(११६) \* १३१४० श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात असलेली रहिवासी संकुले व शाळा यामुळे कारागृहास धोका निर्माण झाला आहे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कारागृहासाठी नवीन जागेचा शोध सुरु असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कारागृहासाठी प्रशासनास नवीन जागा उपलब्ध झाली आहे काय,

(३) असल्यास, जागा कोठे मिळाली आहे तसेच त्यांना लागणा-या आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत काय,

(४) असल्यास, सदरील कारागृह केव्हापासून उपलब्ध होणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

सांगली जिल्हा कारागृहाचे सध्याचे इमारतीमध्ये या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदी ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे सदर जागा अपुरी पडत आहे. तसेच सदर इमारत पुरातन किल्ल्यामध्ये आहे. त्याची डागडुजी वारंवार करावी लागत आहे. तसेच सध्याचे कारागृहाचे सभोवती शहरीकरण झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे नवीन कारागृह इमारतीकरीता २५ एकर जागेची जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे कारागृह विभागाचे दिनांक १४/०८/२०१५ रोजीचे पत्रान्वये मागणी करण्यात आलेली आहे.

(२) सांगली जिल्हा कारागृहाकरीता जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे २५ एकर जमीनीची मागणी केलेली असून पाठपुरावा करण्यात येत आहे.

(३) अदयाप जागा मिळालेली नाही.

सांगली जिल्हयाकरीता विमानतळाकरीता जिल्हाधिकारी यांचेकडून १५० एकर जमीन संपादीत करण्यात आलेली आहे. परंतु सदर जागेवरील विमानतळाचा प्रस्ताव रद्द झाल्याचे समजल्यावरून सदर जागेपैकी २५ एकर जमीन कारागृहास देण्याबाबत मागणी केलेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी सांगली यांचेस्तरावर कार्यवाही चालू आहे. जागा मिळाल्यानंतर इमारत बांधकाम व इतर सोई सुविधा निर्माण केल्या जातात.

(४) जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे जमीन मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. जमीन कारागृहाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर इमारत बांधकाम व इतर सोई सुविधा निर्माण केल्यानंतर कारागृह प्रत्यक्षात वापरास उपलब्ध होईल.

-----  
**नाशिक येथील के.बी.सी.गैरव्यवहाराच्या चौकशीत होत असलेला विलंब**

(११७) \* १२७६६ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे झालेल्या बहुचर्चित के.बी.सी. गैरव्यवहाराच्या तपासाकामी दिरंगाई होत असल्याने फसवणूक झालेल्या नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय;

(२) असल्यास, के.बी.सी. गैरव्यवहारातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, के.बी.सी. मल्टीस्टेट प्रा.लि., कंपनीच्या घोट्याब्यात सहभागी असलेल्या इतर सहयोगी कंपनी तसेच त्यांच्या संचालकांच्या मालमत्तेची जप्ती करून गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची मागणी संबंधितांकडून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक आणि आर्थिक गुन्हे शाखा यांचेकडे करण्यांत आली, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, के.बी.सी. गैरव्यवहारातील मुख्य सुत्रधारासह सर्व संबंधितांना तात्काळ अटक करून तपासाचे कामकाज पूर्ण करून जनतेची फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करणे आणि गुंतवणूकदारांना परतावा करणेसंबंधी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, तपासाकामी होत असलेली दिरंगाई, मुख्य सुत्रधारास अटक न होण्याचे कारण काय आहेत, तसेच के.बी.सी. प्रकरणी तपास केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) ८०९८ गुंतवणूकदारांचे सुमारे रुपये २०९.५६ कोटी रकमेची फसवणूक झाली असून अद्यापही गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविण्याचे काम चालू आहे. तपासात आयकर विभाग, वित्त विभाग, विधी अधिकारी इत्यादी तज्ञांचे सहकार्य घेण्यात येत आहे. सबब गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून तपासात दिरंगाई होत नाही.

(२) होय.



(३) होय.

(४) नमुद कंपनी, आरोपी संचालक व त्यांचे नातेवाईकांचे नावावरील बँक खात्यावरील एकूण रुपये २४,८६,६८,८३०/- रक्कम गोठविली असून एकूण रुपये १२,२२,२३,२००/- किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. गुंतवणुकदारांची ठेव परत करण्यासाठी एमपीआयडी कायदा कलम ४ व ५ नुसार जप्त मालमत्तेबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा.न्यायालयाचे आदेशान्वये रिसीव्हर नेमण्यात आले असून मा.न्यायालयाचे आदेशानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) सदर गुन्ह्यातील २ मुख्य आरोपी अद्यापपावेतो फरार असून ते सध्या सिंगापूर येथे असल्याची खात्रीलायक माहिती समोर आल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर अटक करण्यासाठी त्यांचे विरुद्ध (१) लुक आउट नोटीस (२) रेडकार्नर नोटीस (३) एक्स्ट्राडिशन प्रपोजल या प्रमाणे कारवाया करण्यात येवुन त्या जारी करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो (सी.बी.आय.) चे सहाय्याने आरोपीतांना अटक करण्याची प्रक्रिया प्राधान्याने सुरु आहे.

-----

**पिंपरखेड (ता.नांदगांव, जि.नाशिक) येथील शेतकऱ्यांच्या  
कांदाचाळीतून कांदा चोरीला गेल्याबाबत**

- (११८) \* ११३२३ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतून ७५० किलो कांद्याच्या चोरीची घटना ताजी असतानाच नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथून एका शेतकऱ्यांच्या कांदाचाळीतून तब्बल २० क्विंटल कांदा चोरून नेल्याची घटना माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कांद्याच्या भावात मोठी वाढ होत असल्याने सद्यस्थितीत कांदा चोरीला जात असल्याचे निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कांद्याची होणारी चोरी रोखण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच कांदा चोरणाऱ्या टोळीला पकडण्याबाबत पोलीसांकडून कोणती कार्यवाही केली जात आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) नमूद ठिकाणी कांद्याच्या चाळीमधून सुमारे १८ क्विंटल कांदा चोरीबाबत नांदगांव पोलीस स्टेशन येथे दिनांक २४/०८/२०१५ रोजी गु.र.नं. १६७/१५ भा.दं.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) होय,

(३) कांद्याची चोरी रोखण्यासाठी नाकाबंदी लावण्यात आली, कांदा वाहतुक करणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली. गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्रामरक्षक दल यांना रात्र गस्तीत सामावून घेऊन मार्गदर्शन करून सतर्क केले. तसेच कांदाचाळीस सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फत तसेच स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळविण्यात येत आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) विलंब झाला नाही.

-----

**संगमनेर नगरपरिषद (जि.अहमदनगर) शाळांसाठी शिक्षक वेतन व इतर आस्थापना खर्चासाठी १०० टक्के अनुदान देणेबाबत**

(११९) \* १३०९९ डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संगमनेर (जि.अहमदनगर) नगरपरिषद शाळांसाठी शिक्षक वेतन व इतर आस्थापना खर्चाचे १०० टक्के स्वतंत्र अनुदान मिळत नसल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त अनुदान मिळण्यासोबतच नगरपरिषद शिक्षण मंडळास द्यावा लागणारा १० टक्के शिक्षण कर रद्द करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) होय,

संगमनेर नगरपरिषद ही 'ब' वर्ग नगरपरिषद असून शालेय शिक्षण विभागाच्या दि.०७/०७/२०१५ च्या शासन निर्णयानुसार संगमनेर नगरपरिषदेस प्राथमिक शिक्षणावरील मान्य बाबींवरील खर्च भागविण्यासाठी ९० टक्के अनुदान अनुज्ञेय आहे.

(२) व (३) नगरपरिषदेस प्राथमिक शिक्षणावरील मान्य बाबींवरील खर्च भागविण्यासाठी १०० टक्के अनुदान देण्याबाबत तसेच नगरपरिषद शिक्षण मंडळास द्यावा लागणारा शिक्षण उपकर रद्द करण्यासंदर्भातील बाब तपासून पाहण्यात येईल.

-----

विधान भवन :  
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण  
सचिव,  
महाराष्ट्र विधानपरिषद

---

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रण: शासकीय मुद्रणालय, नागपूर.